Kanak Jani

Chartered Accountant & Insolvency Professional **IBBI Reg No.** IBBI/IPA-001/IP-P-01757/2019 -2020/12685

Date: September 8, 2022

To,	То,
BSE Limited	National Stock Exchange of India
Listing Department	Limited
Floor 25, P.J. Towers,	Listing Department
Dalal Street, Mumbai-40001	'Exchange Plaza', Bandra-Kurla
Scrip Code: 500540	Complex,
	Bandra (E), Mumbai 400051
	NSE Symbol: PREMIER

Sub: Compliance under regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of advertisements published on September 8, 2022 of 76th Annual General Meeting of the Company to be held on Friday, 30th September 2022 at 12:30 P.M through video conferencing ("VC") and other audio visual means ("OAVM") in the following newspapers:

- 1. Pune Edition: Financial Express (English Newspaper) and Loksatta (Marathi Newspaper);
- 2. Mumbai Edition: Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper)

Kindly take the above on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Premier Limited (In CIRP)

Kanak Digitally signed by Kanak Jani Date: 2022.09.08 17:24:07 +05'30'

Kanak Jani

Resolution Professional

IP Reg. No: IBBI/IPA-001/IP-P-01757/2019 -2020/12685

AFA Validity upto: 16-12-2022

Registered. Office: 17, Sai Moreshwar Luxuria, Plot No. 74, Sector 18, Kharghar, Next to Sanjeevani International School, Navi Mumbai, Maharashtra -410210

Correspondence Office: 4th Floor, Indian Mercantile Mansion Extn,

Madame Cama Road, Colaba, Mumbai – 400005

Email Id: premier.cirp@gmail.com | Contact No: 9819875760



AURANGABAD DISTILLERY LIMITED

CIN: L55000PN2000PLC177314 Registered Office Address: At Post Walchandnagar, Taluka Indapur, Dist. Pune - 413114 Contact No.+91-02118-252507

NOTICE OF 22^{NO} ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 22" Annual General Meeting (AGM) of the Members of Aurangabad Distillery Limited will be held on Friday, 30" September 2022, at 1:00 PM IST at the registered Office of the Company situated at Post Walchandnagar, Taluka Indapur, Dist. Pune - 413114, to Transact the Ordinary & Special Business as set out in the Notice of the AGM.

The Notice of the 22" Annual General Meeting along with Annual Report and Ballot form has sent to the Members through electronic mode, whose email id registered with the Company or Registrar and Transfer Agent (RTA) or with their Respective Depositary Participant (DP). The copy of the Annual Report is also available on the Company's website http://www.aurangabaddistillery.com and Website of the Stock exchange at https://www.nseindia.com.

Further, the Members who have not yet registered/updated their e-mail addresses are requested to update their email addresses by writing to the Company at http://www.aurangabaddistillery.com.or csaurangabaddistillery@gmail.com along with the copy of the signed letters mentioning the name of the member, self-attested copy of PAN Card and self-attested copy of the any document (e.g. Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the members. For Permanent registration of e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participants (DP's).

The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, 23" September, 2022 to Friday, 30" September, 2022 (both days inclusive) for the purpose of holding 22" Annual General Meeting to be held on Friday, 30" September 2022.

For Aurangabad Distillery Limited

Date: 6" September 2022 Place: Aurangabad

Amardeepsingh Triloksingh Sethi Chairman & Whole Time Director DIN: 00097644



ADITYA BIRLA HOUSING FINANCE LIMITED stered Office- Indian Rayon Compound, Veraval, Gujarat – 362266 Branch Office- G Corporation Tech Park, Kasarvadavali,

Ghodbunder Road, Thane -400607 (MH) APPENDIX IV[See Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas the undersigned being the authorized officer of Aditya Birla Housing Finance Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conerred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand notice Dated 02.07.2021 calling upon the borrowersSachin Ashok Jagtap And Tejashri Sachin Jagtapto repay the amount mentioned in the notice being INR 16,07,570.9/- (Rupees Sixteen Lakh(s) Seven Thousand Five Hundred Seventy And Paise Nine Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

POSSESSION NOTICE(for Immovable Property)

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said act read with rul8 the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 06th Day of September of the year 2022.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Aditya Birla Housing Finance Limited for an amount INR 16,07,570.9/- (Rupees Sixteen Lakh(s) Seven Thousand Five Hundred Seventy And Paise Nine Only) and interest thereon. Borrowers attention is invited to the provisions of sub-section 8 of Section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All That Part And Parcel Of The Property Consisting Of Flat No.16, 03 Floor, B Wing, Off Naigaon Road, Koregaon Mul Tehsil- Haveli, Bldg No. 06, R Dream Niware Phase Ii, Nr.Dream Niwara, Pune, Maharashtra, India- 412202.

Date: 06-09-2022 Place: Pune

Authorised Officer Aditya Birla Housing Finance Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that, the Schedule property is owned and possessed by MR. GIRISH MADANLAL SIROYA. The said owner approached to Piramal Capital and Housing Finance Limited to sanction loan facility and he has informed to the said Finance that, there are no charges or encumbrances of whatsoever nature existing on the said property, and that, they have clear and marketable title thereto. The Notice is hereby given to the public at large that, any person/s claiming/ having any right, title, interest on the scheduled property or any part thereof of whatsoever nature by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, bequest, possession, lease, lien, easement or otherwise etc; is hereby requested to communicate in writing in respect of the same to the undersigned at our Office address mentioned below, within 7 days from the date of issuance of this notice, producing the relevant original documents between 10.00 a.m. 86 6.00 p.m., on any working day during the notice period referred to above, as otherwise the said sale agreed/proposed will be completed without any further reference or regard to any such purported claim, right, title or interest of whatsoever nature, received thereafter which shall be deemed to have been waived.

SCHEDULE

Unit No. 4, admeasuring about 989.59 sq. fts. built-up area, located on the Ground Floor, of the Project known as "Rashmi Industrial Estate", at S. No. 70A, Hissa No. 1/2/2A/1, CTS No. 1432, situated at Village Wanwadi, Taluka Haveli, District Pune and bounded as under:-East: - By road and next to S. No. 86, West: - By S. No. 70A/1/2/2B, South :- By part of Plot No. 4 as per Plan, North: - By Plot No. 2 as per Plan.

Adv. A. N. Thite, ADVOCATE

Flat No. 7, Second Floor, V-18 Building, Shriram Society, Indira Shankar Nagari, Paud Road, Kothrud Depo, Pune- 411 038

PREMIER LIMITED (IN CIRP)

CIN: L34103PN1944PLC020842 Regd. Office: 169 Gat Village Sawardari Taluka Khed (Chakan Industrial Area) Pune- 410501 | Tel.: +91-213568320; Corporate Office: 58, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai-400021, India. Tel.: +91-22-61179000, Fax: +91-22-61179003, Email: investors@premier.co.in; Website: www.premier.co.in

NOTICE OF 76TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VC/OAVM, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Seventy sixth ('76th') Annual General Meeting ('AGM') of the Members of Premier Limited ('the Company') will be held on Friday, 30th September, 2022 at 12:30 PM (IST) through Video Conferencing (VC') facility/other audio visual means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars by Ministry of Corporate Affairs & Securities and Exchange Board of India ('SEBI'), the Notice of the 76th AGM along with the Annual Report for the F.Y 2021-22 will be sent through electronic mode through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular.

The Annual Report for the F.Y 2021-22 of the Company, inter alia, containing the Notice of the 76th AGM is available on the website of the Resolution Professional ("RP") i.e. https://sunresolution.in and on the websites of the Stock Exchange viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the Notice is also available on the website of RTA i.e Link Intime India Private Limited ('LIIPL') at https://instavote.linkintime.co.in M/s. Anisha Jhunjhunwala & Associates, Practicing Company Secretary (COP No. 20967) has been appointed as Scrutinizer for the e-voting process and remote e-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the ICSI and Regulation 44 of the SEBI (LODR), 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed Link Intime India Private Limited for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

a) The remote e-Voting facility would be available during the following period Commencement of remote e-Voting

27-09-2022, Tuesday-09:00 A.M 29-09-2022, Thursday-05:00 P.M End of remote e-Voting The remote e-Voting module shall be disabled by Link Intime India Private Limited for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and

b) The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, 23rd September, 2022 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before/during the AGM;

c) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at enotices@linkintime.co.in or may contact on telephone No. 022-49186175, as provided by Link Intime India Private Limited. A person who is not a Member as on the Cut-Off Date

should treat the Notice of the AGM for information purposes only; d) Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again.

For permanent registration of their email address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and members holding shares in physical form are requested to are requested to update their email address with Link Intime India Private Limited ('Registrar and Share Transfer Agent').

In case of any queries/grievances connected with remote e-Voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an e-mail to enotices@linkintime.co.in or Call on 022 -4918 6000. The Members who require technical assistance before/during the Meeting to access and participate in the AGM may contact to (email) instameet@linkintime.co.in or Call on 022-49186175.

Book Closure:

Place: Pune

Date: 08-09-2022

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder. the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2022 to 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of 76th AGM.

For Premier Limited Kanak Jani Resolution Professional



Borrower(s), Guarantor(s) respectively.

MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED

Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034, Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo, Plot No. C38 & C39, Bandra Kurla Complex-G block (East), Mumbai-400051, Email Id: authorised.officer@muthoot.com HOUSING FINANCE

DEMAND NOTICE Under Section 13 (2) of The Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act. 2002

Whereas the undersigned is the Authorised officer of Muthoot Housing Finance Company Ltd. ("MHFCL") under Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices under Section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s), Co-Borrower(s), Guarantor(s) to discharge in full their liability to the Company by making payment of entire outstanding including up to date interest, cost and charges within 60 days from the date of respective Notices issued and the publication of the Notice as given below as and way of alternate service upon you. As security for due repayment of the loan, the following Secured Asset (s) have been mortgaged to MHFCL by the said Borrower(s), Co-

Sr. No.	LAN / Name of Borrower / Co-Borrower/ Guarantor	Date of NPA	Date of Demand notice	Total Outstanding Amount
1	Loan Account No. 14100068706 1.Meena Nathu Bhagat 2.Nathu Bhau Bhagat 3.Sanjay Nathu Bhagat 4.Sheetal Sanjay Bhagat	31-May-2021	30-Aug-2022	Rs.10,32,945.00/- (Rupees Ten Lakhs Thirty Two Thousand Nine Hundred Forty Five Only) As on 27-Aug-2022
- 3	Description of Secured Asset(s) / Immovable Proper	ty (ies): All that P	lece and parce	el of the property being, taluka haveli, zilla parishad

pune, taluka panchayat samiti haveli, village mauje kondhave dhawade, survey no.3,hissa no.7A/2/1, Bulding known as sharada residency fl no.103, 1st floor, admeasuring 526 sq.ft., pune -411023

Bounded by: On the North by: Property of datta Dhavade, On the South by: Remaining part of Property, On the East by: Property of Mahendrasingh Rawat, On the West by: 12 Feet Road

If the said Borrower, Co-Borrower(s) & Guarantor(s) fails to make payment to MHFCL as aforesaid, MHFCL shall be entitled to take possession of the secured asset mentioned above and shall take such other actions as is available to the Company in law, entirely at the risks, cost and consequences of the borrowers. The said Borrower(s), Co-Borrower(s) & Guarantor(s) are prohibited under the provision of sub-section (13) of section 13 of SARF AESI Act to transfer the aforesaid Secured Asset(s), whether by way of sale, lease or otherwise referred to in the notice without prior consent of MHFCL.

Place: Pune. Date: 08 September. 2022 Sd/- Authorised Officer, For Muthoot Housing Finance Company Limited

VIDYA SAHAKARI BANK LTD.

Ph 020-24477748-49 CTS 1355, Plot No. 72, Shukrawar Peth, Pune - 411002 Mail - vidya.ho@vidyabank.com POSSESSION NOTICE [Rule 8 (1)] Appendix IV

WHERE AS, The undersigned being the Authorized Officer of the VIDYA SAHAKARI BANK LTD., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 19/01/2021 & also Notice Published in local news paper dated 22/01/2021 as under calling upon the below mentioned. Borrower / Mortgagors /Guarantors to repay the amount mentioned in the Demand notice, within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/Mortgagors/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagors/Guarantors and public in general that under signed has taken Possession of the properties described herein Schedule below in exercise of powers onferred on him under section 13/4) of the said Act, read with rule 8/1) of the said Rules

Name of The Borrower	Name of the Mortgagors /	Date of Demand Notice u/s	Date of Possession
A/c Nos. & Branch	Guarantors	13(2) & Balance	Notice u/s 13(4) & Balance
M/s SRK Global Tours Pvt. Ltd. Directors :- 1. Mr. Kizhakkum Rasheed Malik alias K.R. Malik 2. Mr. Mohammed Bin Shahrukh Loan A/C No. HPL/1545 S. B. Road Branch, Pune	M/s Sairang Developers and Promoters Pvt. Ltd. Mr. Kizhakkum Rasheed Malik alias K.R. Malik (Prop. M/s Sairang Developers) Mr. Kizhakkum Rasheed Malik alias K.R. Malik Mr. Mohammed Bin Shahrukh	Demand Notice dated 19/01/2021 & also local paper Publication dated 22/01/2021 and balance as on Dt. 31/12/2020 Rs. 1,34,61,794=00 Plus Interest From Dated 01/01/2021 as per rule & other expenses at actual.	Properties Possession Dated 05/09/2022 AND balance as on 31/07/2022 Rs. 1,75,36,990=00 Plus Interest From Dated 01/08/2022 as per rule & other expenses at actual.

Description of the Mortgage Properties:

a) All that piece & parcel of land admeasuring about 00H 26.07R out of larger land bearing S. No. 360, (Old S. No.405), Hissa No. 2 totally admeasuring about 01H 19R (inclusive of Pot kharaba area 00H 15R) situated at village Maan, Taluka Mulshi, Dist. Pune, & which which property is bounded under :- East - S. No.361, South - S. No.373, West - S. No. 374, 360/1 & 373, North - By MIDC Road. b) All that piece & parcel of land admeasuring about 00H 22.67R out of larger land bearing S. No. 362, (Old S. No.416), Hissa No. 1 totally admeasuring about 00H 44R (inclusive of Pot kharaba area 00H 06R) situated at village Maan, Taluka Mulshi, Dist. Pune, & which which property is bounded under :- East - S. No.361, South - S. No.360/2, West - S. No. 360/2 North - By S. No. 360/2 MIDC Road. c) All that piece & parcel of land admeasuring about 00H 31.34R out of larger land bearing S. No. 361, (Old S. No.415), totally admeasuring about 01H 10R (inclusive of Pot kharaba area 00H 14R) situated at village Maan, Taluka Mulshi, Dist. Pune, & which which property is bounded under: - East - S. No.361, South - S. No.360/2, West - S. No.360/2 North - By MIDC Road. d) All that piece & parcel of land admeasuring about 00H 19.34R out of larger land bearing S. No. 373, (Old S. No.414), Hissa No.

totally admeasuring about 00H 74R (inclusive of Pot kharaba area 00H 01R) situated at village Maan, Taluka Mulshi, Dist. Pune, & which which property is bounded under: - East - S. No. 362/1, South - S. No. 373, 370, West - S. No. 377, North - S. No. 360/2, 375. The Borrower/Mortgagors/Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with any of the above properties and any dealing with the properties will be subject to the charge of VIDYA SAHAKARI BANK LTD. PUNE for an amount

Place - Pune Date - 05/09/2022



RAJARSHI SHAHU SAHAKARI BANK LTD; PUNE 597, Shahu Complex, Shivaji Ro ad, Shukrawar Peth, Pune 411 002

PHONE NO. 020 - 24435385 / 24484810, UNDRI BRANCH, PUNE-411060, MOB.-9552050654

Authorized Officer

Vidya Sahakari Bank Ltd., Pune

FORM "Z" (See sub-rule [11(d-1)] of rule 107)

Possession Notice For Immovable Property

Case No.101/151/2022-23 Dt.08/07/2022 Whereas the undersigned being the Recovery officer of Rajarshi Shahu Sahakari Bank Ltd., Pune under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a Demand notice dated - 12/07/2022 Calling upon the judgment debtor.

Borrower: 1] Mrs.Swapnali Tulshidas Dhumal 2] Mr. Tulshidas Vitthal Dhumal, at Sr. No-46, Tilekar Nagar, Lane No-6, Near Datta Mandir Kondhawa Bk. Pune-411048 Guarantors: 1] Mr. Sandeep Subhash Bhalgat, Add-S.r.No-16/1/39/1, Sukhsagar Nagar, Near Prerna Hospital Katraj Pune-411046 2) Mr. Vinod Sandipan Kashid, Add. - Sr. No. 48 Gokul Nagar Lane No - 5 House No - 1b/72 Kondhawa Bk. Pune-411048 to repay the amount mentioned in the Notice Being Rs.5,09,165/- (In words - Five Lakh Nine Thousand One Hundred Sixty Five Rs. Only) Along with future interest, cost, expenses, etc. w.e.f. Dt.01/01/2022 of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment of mortgage property dated 22 /08 /2022 & attach the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of power conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961 on 22/08/2022 as has refused to hand over actual & peaceful

possession to undersigned Recovery Officer. The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to charge of the Rajarshi Shahu Sahakari Bank Ltd., Pune. for an amount Rs.4,48,934/-(In words - Four Lakh Fourty Eight Thousand Nine

Hundred Thirty Four. Rs. Only) as on Dt.31/08/2022 and along with future interest, cost, expenses, etc. Description of symbolic possessed The Immovable Property At Post-Kondhawa Bk.Old Sr. No.81, New Sr.No.46, Hissa No-23/8 Total Area 00 H.46 R Borrower admeasuring Plot Area 50 Sq.m. land & Total Construction Pune-411048

Boundaries - East - Property/plot 12 ft Road, West - Property/plot I Sr.No-46 Plot, North - Property/plot Raju Rathod Plot South - Property/plot Sangita Mhetre

Recovery Officer. Place: Pune. [under the MCS Act 1960, Sec. 156 & Rule1961, Rule 107] Date: 22/08/2022 Attached to: RAJARSHI SHAHU SAHAKARI BANK LTD., PUNE.



IMPORTANT TERMS & CONDITIONS OF SALE:

KOTAK MAHINDRA BANK LIMITED

Corporate identity No. L65110MH1985PLC038137 Registered office: 276KC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051, Maharashtra Branch Office: 4º Fir., Adamas Plaza, CST Rd., Kolivery VIII., Kuncihi Kurve Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai-400 098, Maharashtra

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE Please treat this as a fresh notice which is hereby given to the public in general and in particular to the Borrower / Co-Borrower / Guarantor that the below described immovable property mortgaged to the Authorised Officer of Kotak Mahindra Bank Ltd., the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of Kotak Mahindra Bank Ltd., will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis, offers are invited to submit online through the Web Portal of our e-Auction Service Partner, M/s. C1 India Pvt. Ltd. i. e. www.c1india.com by the undersigned for sale of the immovable property of which particulars are given below:-

Branch / Regional Office: Nyati Unitree, Zone-II, 4º floor, Yenxada, Pune-411 006, Maharashtra

Loan Account Nos.	HF-37432940		
Name of the Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s):	Mr. Pankaj Shatrughna Humbare 2) Mrs. Asha Shatrughna Humbare 8 3) Mr. Anand Shatrughna Humbare		
Demand Notice Date & Amount [13 (2) Notice Date & Amount] :		3.67 (Rs. Sixty Four Lakhs Ninety Three Thousand I I Paise Sixty Seven Only) as on 19.07.2022	
Description of Prop	erty	Reserve Price (In ₹)	Earnest Money Deposit (In₹)
PROPERTY NO. 1 : All that piece and parcel of No.204A, admeasuring 692 sq. It. carpet area adjo	pining terrace 142 Sq. feet, in the	(Rs. Eighty Three Lakhs	8,33,240/- (Rs. Eighty Lakhs Thirty Three

uilding known as Ram Srushti Project Phase 1, Building A, Survey No.18, | Thirty Iwo Thousand Hissa No. 1/1, Taluka Haveli, District Pune-411 027, Maharashtra. and Four Hundred Only) Date of Inspection of Immovable properties Date / Time of Auction 11.10.2022 from 11.00 a. m. to 12.00 p. m. 20.10.2022 from 2.00 p. m. to 3.00 p. m. **Bid Incremental Amount** Last Date for Submission of Offers / EMD ₹ 1.00.000/- (Rs. One Lakh Only) 19.10.2022 till 5.00 p. m.

(1) The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may go through the website of our E-Auction Service Provider, M/s. C1 India Pvt. Ltd. i.e. https://www.bankeauctions.com for bid documents, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online: (2) All the intending purchasers / bidders are required to register their name in the Web Portal mentioned above as https://www.bankeauctions.com

and generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-Auction on the date and time aforesaid; For any enquiry, information, support, procedure and online training on e-Auction, the prospective bidders may contact the M/s. C1 India Pvt. Ltd. Department of our e-Auction Service Partner Mr. Vinod Chauhan, through Tel. No.: +91 7291971124, 25, 26,

Mobile No.: 9813887931 & E-mail ID: delhi@c1india.com & support@bankeauctions.com; To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ies. However, the intending bidders may inspect the property and its documents as mentioned above or any other date & time with prior appointment and they should make their own independent inquiries regarding the encumbrance, title of property/les put on e-Auction and claims / right / dues / affecting the property prior to

submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of KMBL. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to KMBL. The Authorised officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues; (5) For participating in the e-Auction, intending purchasers / bidders will have to submit / upload in the Web Portal (https://www.bankeauctions.com) the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the secured asset as

mentioned above by way of Demand Draft in favour of 'Kotak Mahindra Bank Limited' payable at Mumbai along with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof as specified above. The Borrower (s) / Mortgager(s) / Guarantor(s) are hereby given STATUTORY 30 DAYS NOTICE UNDER RULE 6 (2), 8 (6) & 9 (1) OF THE SARFAESI ACT to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with upto date interest and expenses with in Thirty days from the date of this notice failing which the Secured Asset will be sold as per the terms and conditions mentioned above. In case there is any discrepancy between the publications of sale notice in English and Vernacular newspaper, then in such case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it shall be considered as the final copy, thus removing the ambiguity. If the borrower / guarantors /

mortgagers pay the amount due to Bank, in full before the date of sale, auction is liable to be stopped. For detailed terms and conditions of the sale, kindly visit our official website https://www.kotak.com/en/bank-auctions.html or contact the Authorised Officer Mrs. Shweta Kamath @ 8976957663, Email ID: shweta.kamath@kotak.com & Mr. Ashok Motwani @ 9667223173, Email ID: ashok.motwani@kotak.com at above mentioned Regional office of Bank.

Special Instruction :- E-Auction shall be conducted by our Service Provider, M/s. C1 India Pvt. Ltd. on behalf of Kotak Mahindra Bank Limited (KMBL), on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home / offices / place of their Bid as per their choice above the Reserve Price. Internet connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither KMBL nor M/s. C1 India Pvt. Ltd. shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements / alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote / improve his / her Bid to avoid any such complex situations.

Date : Pune, Maharashtra. Sd/- Authorized Officer Place: 08.09.2022 For Kotak Mahindra Bank Limited

FINANCIAL EXPRESS

WWW.FINANCIALEXPRESS.COM

Annexure-13 Form No. 22 [See Regulation 37(1)]

By All Permissible Mode

OFFICE OF THE RECOVERY OFFICER **DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE**

Unit No. 307 to 310, 3" Floor, Kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune-411016.

Proclamation of Sale Under Rules 37, 38, AND 52 (1)(2) of Second Schedule to the Income Tax Act. 1961 Read with the Recovery of Debts Bankruptcy Act, 1993

RC. No. 45/2013 Date of Auction /sale: 13/10/2022

> Canara Bank Versus

M/S. Dass Electric Trading Co. Pvt. Ltd. & Ors.

(CH-1) Canara Bank, M. G.Road, Camp, Pune

Pune-01. Whereas the present Recovery Proceeding had been initiated in accordance with the order dated 18-01-2013 passed by Hon'ble Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL, PUNE in 0. A. No. 208/2010 for sale of attached movable electronics goods of the Certificate Debtor.

(CD-1) M/s. Dass Electric Trading Co. Pvt. Ltd. & Others, Chetana Co op Hsg. Society, East Street Camp,

And whereas the undersigned has ordered sale of the unsold attached properties of the Certificate Debtor, as mentioned in the Schedule hereunder towards satisfaction of the dues.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said goods shall be sold on 13-10-2022 between 11:00: AM to 15:00: PM by auction and bidding shall take place through Online through the website: https://www.bankeauctions.com The details of authorized contact person for auction service provider is, Name: Mis C 1 India Pvt. Ltd.

Mr. Hareesh Gowda @+91 9594597555, +91 124-4302020/21/22/23/24. Website: https://www.bankeauctions.com. The details of authorized bank officer for auction service provider is, Mr.Parikshan Pandit, Chief Manager, Canara Bank @ +917070755831, details for auction service provider is, Name: M/s C 1 India Pvt. Ltd. Mr. Hareesh Gowda Q)+919594597555.

The sale will be of the properties of CDs above named, as mentioned in the schedule below & the liabilities and claims attaching to the said properties, so far as they have are those specified in the schedule below.

At the sale, the public generally are invited to bid either personally or by duly Authorised agent. No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, either directly or indirectly, bid for, acquire attempt to acquire any interest in the properties sold.

The sale shall be subject to conditions prescribed in the second schedule to the Income Tax Act, 1961 and the rules made thereunder and to the following further conditions

 The particulars specified in the schedule below have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in the proclamation. The Reserve Price below which the property shall not be sold is as mentioned in the schedule.

3) The amount by which the bidding is to be increased. In the event of any dispute arising as to the amount bid or as to the bidder the lot shall at once be again put up for auction or may be cancelled.

4) The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he/she/they are legally qualified to bid and provided further the amount bid by him/her/them is not less than the reserve price. It shall be in the discretion of the undersigned to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. Each intending bidders shall be required to pay Earnest Money Deposit (EMD) by way of DD/Pay order in

favour of RECOVERY OFFICER, DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE to be deposited with R.O. DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE Or by Online through RTGS/NEFT/directly INTO THE Account No. 11045459336 the name of STATE BANK OF INDIA of CH Bank having IFSC Code No. SBIN0007339 and details of the property alongwith copy of PAN card, address proof and identity proof, e-mail ID, Mobile No. and in case of the company or any other document, confirming representation/attorney of the company and the receipt/counter foil of such deposit. EMD deposited thereafter shall not be considered eligible for participation in the auction

Lot No.	Details of Property	EMD Amount (In Rs).	Reserve Price (In Rs,)	Bid Increase in the multiple of (In Rs.)
1)	Refrigerators 45, Kettle + Coffee Maker - 60 Microwave/Oven Toaster Griller - 97 Mixer Griller-301, Water Purifier- 70 Vacuum Cleaner - 47, Colour Television-40 LCD Television - 85, AIC Split - 21 AIC Window - 8, Cameras-91 Chimney-2, Iron - 63, Hair Dryer - 78 Laptop-4, Rice Cooker - 13 Washing Machine - 37, Floor Mills - 2	1,02,000/-	10,12,072/-	5,000/-

the EMD shall be returned to them by way of option given by them in the E-Auction Form. Any person desirous of participating in the bidding process isrequired to have a valid digital signature certificate issued by the competent authority. It is the sole responsibility of the bidder to obtain the said digital signature certificate, active e-mailid and a computer terminal/system with internet connection to enable him/her to participate in the bidding. Any issue with regard to digital signature certificate and connectivity during the course of bidding online shall be the sole responsibility of the bidder and no claims in this regard shall be entertained.

If the bid is increased within the last 5 minutes of the given time of auction, the auction time is further extended by additional time of 5 minutes to enable the other bidders to increment their bids & the auction process comes to an end if no further increment(s) is/are made within the extended time of 5 minutes. In case of movable/immovable property the price of each lot shall be paid at the time of sale or as soon after as the officer holding the sale directs, and in default of payment, the property shall forthwith be again put up for auction for resale. The successful bidder shall have to pay 25% of the sale proceeds after adjustment of EMD on being

knocked down by next day in the said account/Demand draft/Banker Cheque/Pay order as per detail mentioned above. If the next day is Holiday or Sunday, then on next first office day. The purchaser shall deposit the balance 75% of the sale proceeds on or before 15th day from the date of

sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be Sunday or other Holiday, then on the first office day after the 15th day by prescribed mode as stated above. In addition to the above the purchaser shall also deposit Poundage fee with Recovery Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE @ 2% upto Rs.I,000/and @ I% of the excess of the said amount of Rs. 1,000/- through DD in favour of Registrar, DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE.

 In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, shall be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may subsequently be sold. The property shall be resold after the issue of fresh proclamation of sale. Highest bidder shall not have any right/title over the property until the sale is confirmed by the Recovery

Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE :

12) The amount of EMD deposited by the unsuccessful bidders shall be refunded through online mode in case of EMD deposited through online. In case EMD is deposited in the form of DD/BC/Pay order the same will be returned by hand. Original ID proof of the photocopy sent with the E-Auction EMD Form has to be brought. No

interest shall be paid on EMD amount. 13) No request for inclusion/substitution in the sale certificate of names of any person(s) other than those mentioned in the E-Auction EMD Form shall be entertained.

14) In case of more than one items of property brought for sale, the sale of such properties will be as per the convenience and it is not obligatory to go serially as mentioned in the sale notice.

15) NRI Bidders must necessarily enclose a copy of photo page of their passport route their bid duly endorsed by Indian Mission (Embassy) /immovable property is being sold on "As is where and as is what basis and is subject to Publication charges, revenue and other Encumbrances as per rules. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids, if found unreasonable or may postpone the auction at any time without

 Details of this Proclamation of sale can be viewed at the website www.drt.gov.in./https:/ /www.bankeauctions.com Schedule of Property

Lot No	Description of the property to be sold	Revenue assessed upon the property or part thereof	any encumbranc e to which	Claims, if any which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value
1)	Refrigerators 45, Kettle + Coffee Maker - 60 Microwave/Oven Toaster Griller - 97 Mixer Griller-30I, Water Purifier- 70 Vacuum Cleaner - 47, Colour Television-40 LCD Television - 85, AIC Split - 21 AIC Window - 8, Cameras-91, Chimney-2, Iron - 63, Hair Dryer - 78, Laptop-4, Rice Cooker - 13, Washing Machine - 37, Floor Mills - 2	NA	NA	NA

Terms & Conditions: 1) For assistance and details contact M/s. CI India Pvt. Ltd. on the auction portal Website: https://www.bankeauctions.com,2)Bidders are advised to go through the website: https://www.bankeauctions.com for detailed terms and conditions of auction sale before submitting their bids and taking part in the E-auction sale proceedings. Other terms and conditions are also available with Recovery Officer, DRT, Pune and Branch Manager of CH bank, 3) The above conditions are in addition to the Terms & Conditions contained in the auction bid format and website. 4) Prospective bidders are advised to peruse the copies of title deeds, if any, available with the bank and also carry out their own inquiries to satisfy themselves regarding encumbrances, if any, over the property, 5) The Properties can be inspected on 15/09/2022 & 07/10/2022 between 11 :00 AM to 03 :00 P.M. For inspection please contact Mr. Parikshan Pandit, Chief Manager, Canara Bank, Camp Branch, 11 MG Road, Red Cross Society, Pune-411001, 6) Recovery Officer has the absolute right to accept or reject any bid or bids or to postpone or cancel the sale without assigning any reason. 7) The sale shall be subject to confirmation by Recovery Officer.

Given under my hand and seal on this date 01/09/2022 (D. K. Varma) Recovery Officer-I, Debts Recovery Tribunal, Pune



ahead

MOVE

Thursday in The Indian EXPRESS & THE FINANCIAL EXPRESS

For Advtg. details contact: 67241000



evaluation matrix and request for resolution

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 RELEVANT PARTICULARS

M/s. Aaj Ka Anand Papers Limited Name of the corporate debtor 14th December, 1993 Date of incorporation of corporate debtor Registrar of Companies, Pune Authority under which corporate debtor is incorporated / registered Corporate identity number / limited liability U22110MH1993PLC034813 identification number of corporate debtor Address of the registered office and Registered Office: 365/6, Aaj Ka Anand

principal office (if any) of corporate debtor Building, Shivaji Nagar, Pune, Maharashtra, India - 411005 Insolvency Commencement Date in 31.03.2022 (Order received on 01.04.2022) respect of Corporate Debtor

Date of invitation of expression of interest 8th September, 2022 Eligibility for resolution applicants under Details can be sought in electronic form by section 25(2)(h) of the Code is available at: email at: ipvin.anand@gmail.com Norms of ineligibility applicable under Available at the website of IBBI section 29A are available at:

(https://ibbi.gov.in/legal-framework) along with invitation to Expression of Interest document Last date for receipt of expression of interest 23rd September, 2022 by 17:00 Hours 26th September, 2022 . Date of issue of provisional list of prospective resolution applicants 1st October, 2022 by 17:00 Hours* 2. Last date for submission of objections to

provisional list Date of issue of final list of prospective 5th October, 2022 by 17:00 Hours* resolution applicants Date of issue of information memorandum, 1st October, 2022*

plans to prospective resolution applicants Manner of obtaining request for resolution | Information memorandum to be obtained from Resolution Professional after submission of plan, evaluation matrix, information memorandum and further information duly executed Non- Disclosure Agreement. Last date for submission of resolution plans 31st October, 2022 by 17:00 Hours* Manner of submitting resolution plans by In electronic mode via email, password a prospective resolution Applicant to protected pen drive(s) and hard copy. For address and email address refer St. No. 21

Estimated date for submission of resolution 11th December, 2022* plan to the Adjudicating Authority for Name and registration number of the CA Vineeta Maheshwari, Regn. No. IBBI/IPA-001/IP-P00185/2017-2018/10364 resolution professional Name, Address and e-mail of the resolution CA Vineeta Maheshwari professional, as registered with the Board | 3rd Floor, Reegus Business Centre, New

Citylight Road, Above Mercedes Benz. Showroom, Bharthana-Vesu, Surat-395007 Email id: ipvineetak@gmail.com Address and email to be used for CA Vineeta Maheshwari 3rd Floor, Reegus Business Centre, New correspondence with the resolution Citylight Road, Above Mercedes Benz professional Showroom, Bharthana-Vesu, Surat - 395007 Email id: ipvin.anand@gmail.com 22. Further Details are available at or with Can be obtained by sending email at ipvin.anand@gmail.com 23. Date of publication of Form G 08.09.2022 *Subject to approval of extension application by Hon'ble NCLT

CA IP Vineeta Maheshwari Date: 08.09.2022 Resolution Professional for M/s Aaj Ka Anand Papers Limited Place: Surat

प्रिमिअर लिमिटेड (सीआयआरपी मधील)

सीआयएन : एल३४१०३पीएन१९४४पीएलसी०२०८४२ नोंदणीकृत कार्यालय : १६९ गॅट व्हिलेज सावरदारी तालुका खेड (चाकण इंडिस्ट्रियल एरिआ) पुणे-४१०५०१ टेलि : +९१-२१३५६८३२०; कॉर्पोरेट कार्यालय : ५८, नरिमन भवन, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१, भारत, टेलि : +९१-२२-६११७९०००, फॅक्स : +९१-२२-६११७९००३, ईमेल : investors@premier.co.in; वेबसाईट : www.premier.co.in

"व्हिसी"/"ओएव्हिएम"द्वारा घेण्यात येणाऱ्या कंपनीच्या ७६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ("एजीएम") सुचना, पुस्तिका बंद असणे व रिमोट ई-वोटींग माहिती

याद्वारा **सृचना** देण्यात येते की प्रिमिअर लिमिटेडच्या ("कंपनी") सदस्यांची शहात्तरावी ("७६वी") वार्षिव सर्वसाधारण सभा "एजीएम"च्या सचनेमध्ये नमद केल्यानसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता केवठ किडिओ कॉन्फरन्सींग ("किसी") सविधा / अदर ऑडिओ किञ्चअल मिन्स ("ओएकिएम") द्वार **शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी द. १२:३० वा.** (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. निगम कामकाज मंत्रालर आणि सिक्वरिटिज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी")द्वारा निर्गमित केलेल्या जनरल सक्वलर्सच्य अनुसार, वित्तिव वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालासमवेत ७६व्या "एजीएम"ची सुचना सदस्यांना, ज्वांचे ईमेल पत्ते कंपनी किंवा राजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजन्ट आणि डिपॉझिटरिजकडे नींदणीकृत आहेत, केवठ इलेक्टॉनिक प्रणालीत पाठविण्यात येणार आहेत. "एजीएम"च्या सचनेची प्रत्यक्ष पाठविण्याची आवश्यकत "एमसीए सक्यलर्स" व "सेबी सक्यलर्स"द्वारा निकालात काढण्यात आली आहे ७६व्या "एजीएम"ची सचना समाविष्ट कंपनीच्या वित्तिय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल, इत

गोर्टीसमवेत, https://sunresolution.in या रिझोल्युशन प्रोफेशनल ("आरपी")च्या वेबसाईटव आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइंटसवर म्हणजेच www.bseindia.com www.nseindia.com या वेबसाईटसवर उपलब्ध आहे. सूचनेची प्रत "आरटीए" म्हणजेर लिमिटेड" ("एलआयआयपीएल")च्य प्रायक्रेट https://instavote.linkintime.co.in या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहे. मेसर <mark>अ</mark>निषा झुनझुनवाला अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसींग कंपनी सेक्नेटरी (सीओपी नं. २०९६७) यांची ई-वोटींग प्रक्रिया व रिमोट ई-बोटींगकरिता परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

<mark>कं</mark>पन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार. च्या नियम २० यासह बाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३च्या कलम १०८, आयसीएसआयद्वारा निर्गमित केलेले सेक्रेटरिक <mark>स्</mark>टैंडर्ड ऑन जनरल मिटिंग्ज ("एसएस-२") आणि सेबी ("एलओडीआर"), २०१५च्या रेग्युलेशन ४४च्य अनुपालनार्थ कंपनी तिच्या सदस्यांना "एजीएम"मध्ये कामकाजावर विचारविनिमय करण्यासंबंधिर एजीएम"पुर्वी तसेच "एजीएम" कालावधीत रिमोट ई-बोटींग सुविधेची तस्तुद करून देत आहे आणि र तुप्रित्यर्ध, कंपनीने इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा मतदानाच्या सुविधेकरिता "लिक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटे <mark>ड</mark>"ची नियुक्ती केली आहे.

<mark>र</mark>िमोट ई-बोटीगकरिता सबिस्तर सुचना "एजीएम"च्या सुचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. सदस्यांना विनंत करण्यात येते की त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी

<mark>ए</mark>) रिमोट ई-वोटींग सविधा खालील कालावधी दरम्यान उपलब्ध असणार आहे :

रिमोट ई-वोटींग सुरू होईल मंगळवार, २७-०९-२०२२ रोजी स. ०९:०० वा. रिमोट ई-बोटींग संपेल गुरुवार, २९-०९-२०२२ रोजी सायं ०५:०० वा.

<mark>त्</mark>यानंतर मतदानाकरिता रिमोट ई-वोटींग सुविधा "लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड"द्वारा निःसमर्थ करण्या पेणार आहे आणि सदस्यास उक्त तारीख व वेळेदरम्यान इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा मतदान करण्यास अनुमती दिल गणार नाही; बी.) सदस्यांच्या मतदानाचे हक्क शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ ("कट-ऑफ तारीख") रोजं <mark>प्र</mark>माणे कंपनीच्या भरणा केलेल्या समन्याय भाग भांडवलाच्या त्यांच्या भागांशी प्रमाणशीर असणार आहेत. रिमोट -वोटींग सिस्टमची सुविधा सभेच्या कालावधीत सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सभेमध्ये <mark>उ</mark>पस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी आधी रिमोट ईं-वोटींगद्वारा त्यांचे मतदान केलेले नाही ते सभेच्या कालावधीर त्यांच्या हक्काच्या निष्पादनास सक्षम असणार आहेत. ज्वा व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेनुसार सदस्यांच्य नोंदवहीत / लाभाधिकारी मालकांच्या नोंदवहीत अभिलिखित आहे तिच केवळ "एजीएम" पूर्वी / कालावधीर रिमोट ई-बोटींगच्या सविधेचा लाभ घेण्यास सक्षम असणार आहे:

सी) कोणतीही व्यक्ती सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे भाग प्राप्त करते आणि कंपनीचा सदस्य बनते आणि तिच्याजवळ कट-ऑफ तारखेनुसार भाग आहेत, ती enotices@linkintime.co.in यावर विनंती पाठवून रिमोट ई-बोटींगकरिता लॉग-इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल किंवा "लिंक इन्टाईम इंडिया प्रायकेर लिमिटेड"द्वारा तरतुद केल्यानुसार टेलि. नं. ०२२-४९१८६१७५ यावरून संपर्क साधु शकेल. जी व्यक्ती कट ऑफ तारखेनुसार सदस्य नाही तिने "एजीएम"ची सुचना केवळ माहितीप्रित्पर्थ समजावी

डी) ज्या सदस्यांनी सभेपूर्वी रिमोट ई-वोटींगद्वारा त्यांचे मतदान केलेले आहे ते इलेक्ट्रॉनिक प्रणालीत सभेमध्येसुद उपस्थित राह् शकतील, परंतु पुन्हा मतदान करण्यास हक्कदार नसतील. सदस्यांच्या ईमेल पत्त्यांच्या कायमस्वरूपं नोंदणीकरिता, ज्या सदस्यांजवळ डिमॅट स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी सदर इंमेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे अपडेट ठेवावेत आणि ज्या सदस्यांजवळ प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते "लिंक इन्टाईम इंडिया प्रायब्हेट लिमिटेड"कडे ("रजिस्टा अँड शेअर ट्रान्सफर एजन्ट") अपडेट ठेवावेत. रिमोट ई-वोटींगसंबॉधत कोणत्याही शंका / तक्रारी असल्यास कृपया हेल्प सेक्शनअंतर्गत https://instavote.linkintime.co.in बाबर उपलब्ध असलेले इन्स्टाबोट ई-वोटींग मॅन्युअल आणि फ्रिक्वेंटली आस्वड क्वेशन्स ("एफएक्व्'ज") पाहावे किंवा enotices@link intime.co.in यावर ईमेलद्वारा लेखी विनंती पाठवावी किंवा ०२२-४९१८ ६००० यावर कॉल करावा. ज्य सदस्यांना "एजीएम"मध्ये सहभागी होणे आणि ससाध्यता याकरिता सभेपूर्वी / कालावधीत तांत्रिक साहाव्य हवे असल्वास ते (ईमेल) instameet@linkintime.co.in यावरून संपर्क साधू शकतील किंवा ०२२ ४९१८६१७५ यावर कॉल करू शकतील.

पस्तिका बंद असणे याअधिक सूचना देण्यात येते की कायद्याच्या कलम ९१ आणि त्याखालील तयार केलेल्या नियमांच्या अनुसार कंपनीच्या सदस्यांची नोंदवडी आणि भाग हस्तांतरण पुस्तिका २४ सप्टेंबर, २०२२ पासून ते ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) "७६व्या एजीएम"च्या हेर्नुप्रित्वर्थ बंद ठेवण्यात बेईल. प्रिमिअर लिमिटेडकरिता स्वाक्षरी/- कणक जानी

भारतम्बद्धाः आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः इंडियन रेवॉन कंपाउंड, वेसवल, गुजरात-३६१२६६ शाखा कार्यालयः जी कॉर्पोरशन टेक पार्क, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे–४००६०७ (महाराष्ट्र

परिशिष्ट IV [सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ चा नियम ८ (१) पाहा] ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारानी वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनरंचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ (२००२चा कायदा ५४)ची अंमलबजावणी तसेच सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ३ यासह याचलेल्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत उक्त सूचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून ६० आत दिवसांच्या **आयएनआर** १६,०७,५७०.९/-(रुपये सोळा लाख सात हजार पाचशे सत्तर व पैसे नऊ फक्त) असलेल्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता ऋणको सचिन अशोक जगताप व तेजश्री सचिन जगताप यांच्यावर फर्माविणारी दिनांकित ०२.०७.२०२१ मागणी सुचना निर्गमित

ऋणको रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत, याद्वारा ऋणको आणि आम जनतेस सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी आज दिनांक ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ यासह वाचलेल्या उक्त कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत त्याला / तिला प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमतेचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

विशेषकरून ऋणको आणि आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनी मालमत्तेशी व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार आयएनआर १६,०७,५७०.९/-(रुपये सोळा लाख सात हजार पाचड़ो सत्तर व पैसे नऊ फक्त) आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता "आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड"च्या आकाराच्या विषयाधीन असणार आहे. सुरक्षित मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत.

पुढील समाविष्ट मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे: फ्लॅट नं. १६, तिसरा मजला, बी विंग, नायगाव रोड लगत, कोरेगाय मूळ, तेहसील हवेली, बिल्डिंग नं. ०६, आर ड्रीम निवारा फेज-२, ड्रीम निवारा जवळ, पुणे-४१२२०२, महाराष्ट्र, भारत तारीखा : ०६.०९.२०२२ - प्राधिकृत अधिकारी

आदित्य बिलां हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

स्थळ : पुण

स्थावर मालमतेचे वर्णन

AUTO OLINE ऑटोलाईन इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : एल३४३००पीएन१९९पीएलसी१०४५१० नोंदणीकृत कार्यालय : सर्व्हे नं. ३१३, ३१४, ३२० ते ३२३, नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे ४१०५०१. **। फोन**ः +९१ २१३५–६३५८६५/६ वेबसाइट : www.autolineind.com l ईमेल : investorservices@autolineind.com

सूचना

या द्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या कामकाजांवर विचार विनिमय करण्याकरीता कंपनी कार्य मंत्रालयाच्या व सेबी परिपत्रकांनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्ही सी)/ अदर ऑडिओ व्हिंजुअल मीन्स (ओ. ए. व्ही. एम.) द्वारे बुधवार, दि. सप्टेंबर २९, २०२२ रोजी दु. ३.३० वाजता घेण्यात येणार आहे. वरील परिपत्रकांनुसार ईमेल ऍड्रेस आर अँड टी एजंट/डिपॉजिटरीकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व सदस्यांना कंपनीचा वार्षिक अहवाल व सूचना सप्टेंबर ६, २०२२ रोजी ईमेलने पाठविण्यात आलेले आहेत. तसेच कंपनीच्या वेबसाईट www.autolineind.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (एन.एस.डी.एल.) च्या वेबसाईट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ व त्याअंतर्गत लागू नियम (सुधारित) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेगूलेशन्स, २०१५ नियम ४४ नुसार कंपनीद्वारे त्यांच्या सभासदांना सभेच्या सुचनेमध्ये नमुद केलेल्य सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी सभेच्या ठिकाणांपेक्षा वेगळ्या ठिकाणाहन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदान (रिमोट इ-वोटिंग) करण्याची सुविधा एन.एस.डी.एल च्या मार्फत देण्यात आलेली आहे. कंपनी रिमोट इ-वोटिंग आणि सर्व साधारण सभेमध्ये इ-वोटिंगची सुविधा देत आहे आणि त्याची इत्यंभूत माहिती सूचनेमध्ये दिलेली आहे. रिमोट इ-वोटींगचा कालावधी सोमवार, सप्टेंबर २६, २०२२ रोर्ज सकाळी ९.०० वाजता सुरु होईल आणि बुधवार, सप्टेंबर २८, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. या कालावधीमध्ये कट ऑफ तारखेचे (दि सप्टेंबर २२, २०२२) वास्तविक स्वरूपातील आणि डीमॅट स्वरूपातील सर्व भागधारक इ–वोटिंगद्वारे मतदान करू शकतील. बुधवार, सप्टेंबर २८, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर एन.एस.डी.एलद्वारे रिमोट इ–वोटिंग मोड्यूल निष्क्रिय केले जाईल व सभासदांना त्यानंतर रिमोट इ-वोटिंगने मतदान करता येणार नाही ठरावावर मतदान केल्यानंतर त्यात बदल अथवा परत मतदान करता येणार नाही सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे भाग प्राप्त करून सभासद झाली असल्यास व कट ऑफ तारखेस समभाग धारण करत असल्यास व जिचे स्थायी खाते क्र. (पॅन) रजिस्टर्ड असल्यास अशी व्यक्ती सूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार युजर आय डी व पासवर्ड मिळवू शकते. जर सभासदांचे स्थायी खाते क्र. रजिस्टर्ड नसल्यास कृपया pune@linkintime.co.in वर इ-वोटिंग करीता संपर्क साधावा.

जे सभासद व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सभेमध्ये भाग घेणार आहेत आणि ज्यांनी दूरस्थ मतदानाद्वारे मतदान केलेले नाही ते सभासद सभेमध्ये इ–वोटिंगद्वारे मतदान करू शकतील. ज्या सभासदांनी मतदान केलेले आहे ते सभासद सुद्धा सभेमध्ये भाग घेऊ शकतात पण परत मतदान करू शकणार नाहीत. ज्या सभासदांचे नाव डिपॉजिटरींकडे कट ऑफ डेट म्हणजेच सप्टेंबर २२, २०२२ ला मालक किंवा बेनिफीशीअल मालक म्हणून नोंदणीकृत आहे त्यांना धारण केलेल्या समभागाच्या प्रमाणात सभासदांना इ-वोटिंगचा अधिकार असेल.

सभासद ज्यांचे इमेल ऍड्रेसेस कंपनीकडे नोंदणीकृत नाही:

वास्तविक स्वरूपात धारण करणारे भागधारक : आपले नाव, फोलिओ क्र., भाग दाखल्याची दोन्ही बाजुची प्रत, स्वसाक्षांकीत केलेली पॅन कार्डची प्रत, स्वसाक्षांकीत केलेली आधार कार्डची प्रत सहित investorservices@autolineind.com वर संपर्क साधावा

डिमॅट स्वरूपात धारण करणारे भागधारक : आपल्या डिपॉजिटरीने निर्देशित केलेल्या सूचनेनुसार इमेल नोंद करू शकता, नोंदणीकृत इमेल कंपनीकडून केल्या जाणाऱ्या संपर्कासाठी वापरला जाईल

कंपनीने श्री. सुनील नानल, भागीदार कंज अँड कंपनी एल. एल. पी., कंपनी सचिव यांना स्क्रूटिनायजर म्हणून नियुक्त केले आहे. मतदानाचा निकाल सभा संपल्यानंतर ४८ तासांमध्ये घोषित केला जाईल.

इ-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रार असल्यास सभासद www.evoting.nsdl.com या वेबसाईट वरील नेहमी विचारले जाणारे प्रश्न अथवा वापरणाऱ्यांची तत्वे यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा १८००-२२२-९९० या टोल फ्री क्र. वर संपर्क साध् शकतात. सभासद एनएसडीएल शी www.evotingnsdl.co.in वर संपर्क साध् शकतात किंवा ०२२-२४९९४५४५ वर फोन करू शकतात. तसेच इ-वोटिंग संदर्भातील तक्रार/शंका निवारण्याकरिता कंपनी सचिव यांस किंवा नोंदणीकृत

कार्यालयाच्या पत्त्यावर लिह शकतात. संचालक मंडळाच्या आदेशानुसार ऑटोलाईन इंडस्ट्रीज लिमिटेडकरीत

दिनांक : सप्टेंबर ७, २०२२

सदस्य क्र. : ए३८२५९ विशेष सूचना : वरील सूचना ही मूळ इंग्रजी सूचनेचे स्वैर मराठी भाषांतर असून,

शिल्पा वाळ्ज

कंपनी सचिव

संदर्भ स्पष्टीकरणासाठी व कायदेशीर बार्बीकरीता मुळ इंग्रजी सूचना ग्राह्म धरण्यात येईल.



तारीख : ०८-०९-२०२२

क्षेत्रिय कार्यालय एम.जी.रोड

कायदा कलम 13(2) मधील (सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 अंतर्गत असलेल्या नियम 3(1) मध्ये सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम 2002 अन्वये)

रिझोल्युशन प्रोफेशनल

ज्याअर्थी, खाली सही करणार **सेंट्रल बैंक ऑफ इंडिया,** क्षेत्रीय कार्यालय, **पुणे** चे अधिकृत अधिकारी, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम 2002 च्या कलम 13(2) नियम ३ नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, सदर कायद्याच्या कलम 13(2) खाली, संबंधित कर्जदार यांना खाली नमूद तारखेस मागणी नोटीस जारी करुन, सदर नोटीशीत नमूद केलेल्या रकमेचा, नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून **60 दिवसांचे** आत खाली नमूद केलेल्या तपशीलानुसार भरणा करण्याची सुचना केली होती. वर उल्लेखित नोटीस न स्विकारल्याने 🖊 न पोहोचल्याने पोस्ट खात्याकडून सदर लिफाफा नोटीसीसह परत आला आहे. या नोटीशीची प्रत खाली सही करणार यांचेकडे उपलब्ध असून संबंधित कर्जदार यांनी इच्छा असल्यास कोणत्याही कामकाजाच्या दिवशी नेहमीच्या कार्यालयीन बेळेत, संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावी.

तरीही, संबंधित कर्जदार / जामिनदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी **सेंटल बैंक ऑफ इंडिया** यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवसांचे आत पढील नोटीशीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील व्याजानुसार त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे झालेले व होणारे व्याज यांचा भरणा करावा. कर्जदाराने घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून खालील मालमत्ता सेंटल बैंक ऑफ इंडिया कड़े गहाण आहे.

कर्जदाराचे / जामीनदाराचे नाव व पत्ता	शाखा	दिनांक व रक्कम	तारण मालमत्तेचे विवरण
कर्जदार: कै. मिलिंद मघुकर मकासरे, मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस खालीलप्रमाणे आहेत. मास्टर स्तवन मिलिंद मकासरे (पालक सौ. संदेशा मिलिंद मकासरे यांच्या माध्यमातून) (मुलगा) सौ. प्रमिला मघुकर मकासरे, (आई) सौ संदेशा मिलिंद मकासरे, (पत्नी), फ्लॅट क्रमांक १४, पी.एम. हिल्स, एस. क्रमांक ११०/ए, एसआरपीएफ गट क्रमांक १, रामटेकडी समोर, पुणे-१३. कर्जखाते क्रमांक: 3937501161	दिनांक ३१.०३.२०१८ शाखा – शिवाजीनगर	रू. १४,२८,७२८/- + दि. ०५.०८.२०२२	घर / मालमत्तेचे मालक: श्री. मिलिंद मधुकर मकासरे मालमत्तेचा तपशील: ग्रामपंचायत गाव वडकी, ता. हवेली, जिल्हा-पुणे हदीत ०० हे. १६ आर म्हणजेच १६०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या गाट क्रमांक ४९९ वर बांधलेले निवासी सदनिका. फलॅटचा तपशील: बांधकाम क्षेत्र ५९९ चौ. फूट (५५.६७ चौ. मीटर) फलॅट क्र. ३०१, तिसरा मजला, बिल्डिंग- ए, एव्हेन्यू पार्क, गट नंबर ४९९, गाव- वडकी, ता. हवेली, जिल्हा- पुणे. मालमत्तेच्या चतुःसीमा: पूर्व - गट क्रमांक ५०० मार्गे, पश्चिम - गट क्रमांक ४९७ आणि ४९८ मार्गे, उत्तर - गट क्रमांक ५०१ आणि रस्त्याने, दक्षिण - ओढा आणि गट क्रमांक ४९२ द्वारे

जर संबंधित कर्जदार मागणी केल्यानुसार भरणा करू शकले नाही तर **संदल बँक ऑफ इंडिया** च्या सदर कायदातील कलम 13(4) आणि त्याचे नियम यामधील तरतुदीनुसार वरील मालमत्तेमधन वसलीची प्रक्रिया सरु करेल. अशा प्रक्रियेमळे होणारे परिणाम वा नकसान यास कर्जदार हेच जबाबदार असतील.

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया च्या पूर्व परवानगीशिवाय सदर मोलमत्ता विकणे, कराराने देणे किंवा इतर कोणत्याही पध्दतीने मालमत्तेबाबत व्यवहार करण्यास सरफेसी ॲक्टप्रमाणे कर्जदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. कर्जदार यांनी सरफेसी कायद्यामधील कोणत्याही तरतुर्दीचा भंग केल्यास सरफेसी कायद्याप्रमाणे ते दंड / शिक्षेस पात्र होतील.

स्वैर भाषांतर : तफावत आढळल्यास इंग्रजी ग्राह्म. दिनांक : ७.९.२०२२

सही/-अधिकृत अधिकारी

8.8 छत्रपती शाह महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पणे (महाराष्ट्र शासनाची स्वायत्ता संस्था)

बालचित्रवाणी, गोपाळ गणेश आगरकर रोड, सेनापती बापट रोडच्या मागे, पुणे (महाराष्ट्र)-४११००४. दुरध्यानी क्र. ०२०-२५५९२५२० (CIN: U74999PN2018NPL177394) ई-मेल sarth.ibps@gmail.com संकेतस्बळः www.sarthi-maharashtra.gov.in

विद्यार्थी अर्ज मागविण्यात येत आहेत CALL FOR CANDIDATE ONLINE APPLICATION

Institute of Banking Personnel Selection (BPS) Probationary Officer Clerical पर्दाकरिता सारथी, पुणे मार्फत परीक्षापूर्व नि:शुल्क प्रशिक्षण २०२२-२०२३ सारथी, पुणे- मार्फत- महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसार्ठ

IBPS- Probationary Officer and Clerical पदांकरिता परीधापूर्व निःशुल्क प्रशिक्षण २०२२ २०२३ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक निकष, अटी शर्ती सारथी, पुणेच्या संकेतस्थळावरील सूचना फलक लिंकः www.sarthi-maharashtra.gov.in> सूचना फलक> SARTHI-IBPS- Probationary Officer and Clerical Posts Examination Coaching Program> पाहाबी

ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ३१/१०/२०२२ सदरविषयी भविष्यात कोणतीही माहिती/ सचना फक्त सारथी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. इच्छक सारबी उमेदवारांनी सारतीच्या उपरोक्त संकेतस्थळावर सूचना फलक पाहावा. (डीजीआयपीआर/२०२२-२०२३/२७१३)

 अशोक काकडे, भा.प्र.से व्यवस्थापकीय संचालक, सारधी, पुण

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ········ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, पुणे-४४ e-Mail: ad.pmrda@gmail.com

ई-निविदा क्र. ०३ सन २०२२-२०२३ (टाटा सुमो, झायलो, अर्टीगा, बोलेरो, इ.) (Third Call)

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी भाडेतत्वावर खाजगी वाहने पुरविणेसाठी एजन्सी नियुक्ती करणेसाठी ई-निविदा करण्यात येत आहे. सदर निविदेचा तपशिल www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०८/०९/२०२२ रोजी सकाळी ११:०० पासून उपलब्ध करण्यात येत आहे. निविदा स्विकृतीचा अंतिम दिनांक १६/०९/२०२२ रोजी सायंकाळी ५:०० पर्यंत आहे. निविदेमध्ये काही बदल झालेस www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.

महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जा.क्र. १६०७/२०२२ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे दिनांक ०७/०९/२०२२

(THIS IS ONLY AN ADVERTISEMENT FOR INFORMATION PURPOSES AND NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT, NOT FOR DISTRIBUTION OUTSIDE INDIA.)



AMEYA PRECISION ENGINEERS LIMITED

Our company was incorporated as Private Limited Company under the name "Ameya Precision Engineers Private Limited" under the provisions of the Companies Act, 1956 vide Certificate of Incorporation dated December 06, 2012 issued by Registrar of Companies, Pune, Maharashtra. Subsequently, our Company was converted into a Public Limited Company to approval of the shareholders at an extraordinary general meeting held on January 19, 2022 and consequently, the name of our Company was changed to Armeya Precision Engineers Limited and a Fresh Certificate of Incorporation consequent upon conversion from Private Company to Public Company was issued by the Registrar of Companies, Pune, Maharashtra on January 25, 2022. The Corporate Identification Number of our Company is U29253PN2012PLC145613. For further details pertaining to the change of name of our Company and the change in Registered Office, please refer the chapter "History and Certain Corporate Matters" beginning on page no

Registered Office: Gat No.345, Kasurdi (Kb), Pune-Satara Highway, Pune – 412 205, Maharashtra, India; Tel: 9552589861; E-mail: investor@ameyaengineers.com; Website: www.ameyaengineers.com Contact Person: Aakanksha Rajeev Kelkar, Company Secretary and Compliance Officer

OUR PROMOTERS: BIPIN SHIRISH PANDE AND NIKHIL SHIRISH PANDE

BASIS OF ALLOTMENT

INITIAL PUBLIC OFFER OF 21,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS.10 EACH ("EQUITY SHARES") OF AMEYA PRECISION ENGINEERS LIMITED ("AMEYA" OR THE "OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF RS.34/- PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF RS.24/- PER EQUITY SHARE) ("THE OFFER PRICE") AGGREGATING TO RS.714.00 LAKHS (THE "OFFER") COMPRISING OF FRESH ISSUE OF 15,00,000 EQUITY SHARES AGGREGATING TO RS. 510.00 LAKHS AND AN OFFER FOR SALE OF 6,00,000 EQUITY SHARES BY URMILA SHIRISH PANDE (SELLING SHAREHOLDER) AGGREGATING TO RS.204.00 LAKHS. THIS INCLUDES 1,08,000 EQUITY SHARES AGGREGATING TO RS.36.72 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. NET OFFER OF 19.92.000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS.10 EACH AT AN OFFER PRICE OF RS. 34/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO RS. 677.28 LAKHS IS HEREIN AFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER WILL CONSTITUTE 28.00% AND 26.56% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹10/- AND THE OFFER PRICE IS 3.4 TIMES OF THE FACE VALUE OFFER OPENED ON: AUGUST 25, 2022 AND OFFER CLOSED ON: AUGUST 30, 2022

RISK TO INVESTORS

1.Our Equity Shares have never been publicly traded, and may experience price and volume fluctuations following the completion of the Offer. Further, our Equity Shares may not result in an active or liquid market and the price of our Equity Shares may be volatile and you may be unable to resell your Equity Shares at or above the Offer Price or at all. The average cost of acquisition of Equity Shares by our Promoters is ₹1.67/- per Equity Share.

Investors are required to refer section titled "Risk Factors" beginning on page 24 of the Prospectus.

Our Company has filed the Prospectus dated August 19, 2022 with the ROC (the "Prospectus"). The Equity Shares of the Company are proposed to be listed on the Emerge Platform of National Stock Exchange of India Limited i.e., NSE Emerge, in terms of the Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018 as amended from time to time. Our Company has received an In-Principle approval from NSE for the listing of the Equity Shares pursuant to letter dated April 07, 2022. NSE is the Designated Stock Exchange

for the purpose of this Offer. The trading is proposed to be commenced on September 08, 2022 (Subject to receipt of listing and trading approvals from the NSE). The Offer is being made through the Fixed Price process, the allocation in the Net Offer to the Public category is made pursuant to Regulation 253(2) of the SEBI (ICDR) Regulations, 2018, as amended from time to time, wherein a minimum of 50% of the Net Offer of shares to the Public is initially made available for allotment to Retail Individual Investors. The balance of Net Offer of Shares to the public is made available for allotment to Individual Applicants other than Retail Individual Investors and other Investors. including Corporate Bodies / Institutions irrespective of number of shares applied for. If the Retail Individual Investor category is entitled to more than 50% on proportionate basis, they shall be allotted that higher percentage. Under subscription, if any, in any of the categories, would be allowed to be met with spill-over from any of the other categories or a combination of categories at the discretion of our Company in consultation with the Lead Manager and the Designation Stock Exchange. Such inter-se spill over, if any, would be affected in accordance with applicable laws, rules, regulations and guidelines. All potential investors shall participate in the Offer only through an Application Supported by Blocked Amount ("ASBA") process including through UPI mode (as applicable) by providing details of the irrespective bank accounts and / or UPI IDs. in case of Rils, if applicable, which will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") for the same.

The Net Offer has received 57,508 applications before technical rejections for 47,63,08,000 Equity Shares resulting in 239.11 times subscription. The details of the applications received in the Net Offer (before and after technical rejections & withdrawal) are as follows:

Detail of the Applications Received

a ====	Before Technical Rej	ections & Withdrawais	After Technical Rejections & Withdrawals		
CATEGORY	No. of Applications	No. of Equity Shares	No. of Applications	No. of Equity Shares	
Retail Individual Investors	55,101	22,04,04,000	52,689	21,07,56,000	
Other than Retail Individual Investors	2,407	25,59,04,000	2,324	25,27,00,000	
Total	57,508	47,63,08,000	55,013	46,34,56,000	

Applied for

Received

The Net Offer does not include 1,08,000 Equity Shares reserved for Market Maker, which was subscribed by 1.00 time.

There were 2,495 Technical Rejections for 1,28,52,000 Equity Shares & no withdrawal of any application in any category In the event of oversubscription, the allotment will be made on a proportionate basis in marketable lots. In other than Retail Individual Investor Category there was over subscription of 25,59,04,000 Equity Shares before technical rejection and 25,27,00,000 Equity Shares after technical rejection. In Retail Category there was over subscription of 22,04,04,000 Equity Shares before technical rejection and 21,07,56,000 Equity Shares after technical rejection. The Basis of Allotment was finalised in consultation with the Designated Stock Exchange – NSE on September 05, 2022

A) Allocation to Market Maker (After Technical Rejections & Withdrawals): The Basis of Allotment to the Market Maker, at the Offer Price of Rs. 34/- per Equity Share, was finalised in consultation with NSE. The category was subscribed by 1.00 time. The total number of shares allotted in this category is 1,08,000 Equity Shares. The category-wise details of the Basis of Allotment are as under: No. of Shares No. of Applications Total No. of Shares Total No. of

L	Applied for	Received		applied in each category	4	Applicant	to the Applicant	Shares Allotted
- 1	108000		100.00	108000	100.00	108000	1:1	108000
1	3) Allocation to Reta	ail Individual Investor	s (After Technic	cal Rejections & Withd	rawals): The	Basis of Allotment to the R	etail Individual Investors	, at the Offer Price of
ı	Rs.34/- per Equity	y Share, was finalised	in consultation	with NSE. Pursuant to	Regulation 25	33(2) of the SEBI (ICDR) R	egulations, 2018, the to	tal number of shares

allocated in this category is 9.96,000 Equity Shares. The category was subscribed by 211,60 times. The category-wise details of the Basis of Allotment are as under Total No. of Shares Total No. of No. of Shares No. of Applications Allocation per Ratio of Allottees % to Total % to Total

applied in each category

Applicant

100.00 210756000 100.00 83:17563 996000 C) Allocation to Other than Retails Category (After Technical Rejections & Withdrawals): The Basis of Allotment to the Non - Retail Investors, at the Offer Price of Rs. 34/ per Equity Share, was finalised in consultation with NSE. Pursuant to Regulation 253(2) of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the total number of shares allocated in this

category is 9,96,000 Equity Shares. The category was subscribed by 253.71 times. The category-wise details of the Basis of Allotment are as under (Sample basis) No. of Shares No. of Applications % to Total Total No. of Shares % to Total

Applied for	Received	70 to 10tai	applied in each category	/6 to lotal	Applicant	to the Applicant	Shares Allotted
8000	1181	50.82	9448000	3.74	4000	9:1181	36000
12000	172	7.40	2064000	0.82	4000	1:86	8000
16000	91	3.92	1456000	0.58	4000	1:91	4000
20000	74	3.18	1480000	0.59	4000	1:74	4000
172000	7	0.30	1204000	0.48	4000	1:7	4000
200000	13	0.56	2600000	1.03	4000	3:13	12000
216000	3	0.13	648000	0.26	4000	1:3	4000
220000	5	0.22	1100000	0.44	4000	1:5	4000
724000	1	0.04	724000	0.29	4000	1:1	4000
728000	1	0.04	728000	0.29	4000	1:1	4000
1988000	3	0.13	5964000	2.36	8000	1:1	24000

The Board of Directors of the Company at its meeting held on September 06, 2022, has taken on record the Basis of Allotment of Equity Shares, as approved by the Designated Stock Exchange viz. NSE and has authorized the corporate action for the allotment of the Equity Shares to various successful applicants.

The CAN and allotment advice and / or notices shall be dispatched to the address of the investors as registered with the depositories on or before September 06, 2022. Further, the instructions to Self-Certified Syndicate Banks will be processed on or before September 05, 2022 for unblocking of funds. The Equity Shares allotted to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. In case the same is not received within prescribed time, investors may contact the Registrar to the Offer at the address given below. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the Emerge Platform of NSE within 6 working days from the Closure of the Offer. The trading is proposed to be commenced on September 08, 2022 subject to receipt of listing and trading approvals from NSE.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated August 19, 2022 ("Prospectus"). INVESTORS, PLEASE NOTE

The details of the allotment made has been hosted on the website of the Registrar to the Offer, Skyline Financial Services Private Limited at www.skylinerta.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Offer quoting full name of the First/Sole Applicant, Serial number of the Application Form, Number of Shares Applied for and Bank Branch where the Application had been lodged and payment details at the address given below:



SKYLINE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED

D - 153A, First Floor, Okhla Industrial Area, Phase - 1, New Delhi - 110 020, India Telephone: 011-40450193/97; E-mail: ipo@skylinerta.com Investor grievance E-mail: grievances@skylinerta.com

Website: www.skylinerta.com Contact Person: Ms. Rati Gupta SEBI Registration No.: INR000003241 LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARE ON LISTING OR THE BUSINESS

PROSPECTS OF AMEYA PRECISION ENGINEERS LIMITED. AMEYA PRECISION ENGINEERS LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make a Public Offer of its Equity Shares and has filed Prospectus with the Registrar of Companies, Pune, Maharshatra on August 19, 2022. The Prospectus is available on websites of the Company, the NSE and the Lead Manager at www.ameyaengineers.com, www.nseindia.com, www.shreni.in respectively. Applicants should note that investment in equity shares involves a high-risk and for details relating to the same, see the Prospectus, including section titled "Risk Factors" beginning on page 24 of the Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities Act and applicable U.S. state securities" law. Accordingly, the Equity Shares are offered or sold (i) within the United States to persons reasonably believed to be qualified institutional investors (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act and (ii) Outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the U.S. Securities act and applicable laws of the jurisdiction where such offers and sales occur.

> For Ameya Precision Engineers Limited On Behalf of the Board of Directors

Place: Pune Date: September 07, 2022

Bipin Shirish Pande **Managing Director**

Ratio of Allottees

to the Applicant

Shares Allotted



Executive Engineer, Central Mumbai Electrical Division, P.W.D., Sawali Building Ganpat Jadhav Marg,

Worli, Mumbai-18. e-mail: elcentralmumbai.ee@mahapwd.gov.in, Tel. No. 022-24924349

E-Tender Notice No. 15/2022-23 (2nd call)

Online Percentage rates tenders in "B-1" form are invited by the Executive Engineer, Central Mumbai Electrical Division, P.W.D., Worli, Mumbai for the following work from Electrical Licence Holder Contractor. B-1 e-Tender documeni can be downloaded from the e-Tendering portal P.W.D.. Government of Maharashtra http://mahatenders.gov.in. The Executive Engineer, CMED, Worli, Mumbai reserves right to accept or reject any tender. The conditional tender will not be accepted.

-		·
Sr. No.	Name Of Work	Tender Amount
1	Esl no D160 14/22-23 Providing annual repairs, maintenance and operation of electrical installation and allied building services of new Main Hospital Building, PC Hostel and Staff Housing and Nursing College building in MGM Hospital Parel, Mumbai 400012	2,93,74,925
1 0	antractor Chauld Quota Briga Evaludina	от сет

- Contractor Should Quote Price Excluding G.S.T. G.S.T upto 12% will be paid Extra.
- 2. Download/Sale Period: Date: 8.9.2022 to 19.9.2022 upto 05.30 pm.
- 3. Pre Bid Meeting Date: 13.9.2022 on 3pm at office of The Chief Engineer (Electrical) PWD Mumbai
- 4. Bid Opening Date: 22.9.2022 after 11.00 Am. Superintending Engineer (Electrical) Mumbai Regional Elect. Circle P.W.D. Mumbai

EE/CMED/TC/235/2022

Date: 01.09.2022

Executive Engineer Central Mumbai Electrical Division DGIPR 2022-23/2735 P.W.D. Worli, Mumbai

Police Headquarters, Chhattisgarh Sector-19, Nava Raipur Atal Nagar, 492002 Tender Inviting for Tactical Engagement Simulator

Sealed tenders are being invited by the Director General of Police Chhattisgarh on behalf of Governor of Chhattisgarh from Original Equipment Manufacturers(OEM) or authorized by OEM for the following item -Name of Items Qty. EMD in Rs.

Tactical Engagement Simulator 01 2,50,000.00 The tender offer in the prescribed tender form along with all the relevant documents sealed and completed in all the respect, must be submitted as per the schedule below

SCHE	DULE FOR TENDER
Address for submission of tender document :-	AIG of Police (P&P), Police Headquarters, Chhattisgarh, Sector 19, Nava Raipur-Atal Nagar, Chhattisgarh, Pin - 492002
Last Date and Time of Submission on Bids	06/10/2022 till 02:00 pm Block No 03, Room No. 309, Police Headquarters, Chhattisgarh, Sector- 19, Nava Raipur-Atal Nagar, Pin-492002
Date, Time and Place of opening Technical Bid:-	06/10/2022 at 03:00 pm Block No 03, Room No. 309, Police Headquarters, Chhattisgarh, Sector- 19, Nava Raipur-Atal Nagar, Pin-492002
Date, Time and Place of opening Financial Bid:-	Shall be intimated later.
Date till which the Bid to remain valid	180 days from the scheduled date of submission of the Bid.
	Address for submission of tender document :- Last Date and Time of Submission on Bids Date, Time and Place of opening Technical Bid :- Date, Time and Place of opening Financial Bid :- Date till which the Bid to

- documents can be downloaded from our www.cgpolice.gov.in and at the time of submission of document tender fee 5,000/- will be paid in the form of DD of State Bank of India/Scheduled Bank (Other than Cooperative Bank) payable at Raipur in favour of Director General of Police PHQ, C.G. Raipur Or State Govt. Challan of Bs. 5.000/- to be deposited in the Head of A/c 0055-Police, 800- other receipt. Tender fee is non refundable and can't be exempted in any
- condition. If any bidder sends tender documents through Courier/Speed post, the tender documents will be accepted till 02:00 pm on dt. 06/10/2022 at Block
- No. 03, Room No. 309 Police Headquarters, Chhattisgarh, Sector-19, Nava Raipur-Atal Nagar only. Received tender documents in any other address at PHQ on stipulated date and time, will not be accepted.
- The purchaser shall not be responsible for any postal delay resulting into non-receipt/non-delivery or late receipt of tender documents.
- In case of tender opening date being declared as holiday, tenders will be opened on next working day.

 Modification/Amendments/Corrigendum, if any shall not be advertised on the news paper but shall be published in the aforesaid website only and the time of submission of bid will also be extended if required.

Quantity will be variable at any stage without assigning any reason.

(Manish Sharma)

AIG of Police (P&P) For - Director General of Police G-93916/1

TPL PLASTECH LIMITED CIN L25209DD1992PLC004656

Sd/

Registered Office: 102, 1st Floor, Centre Point, Somnath Daman Road, Somnath Dabhel, Nani Daman, Dadra and Nagar Haveli and Daman and Diu (U.T.) - 396210 Corporate Office: 203, 2nd Floor, Centre Point, J B Nagar, Near J B Nagar Chakala Metro Station, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400 059 Tel: 022-6852 4200 Fax: 022-2851 0087, Website: www.tolplastech.in, Email: investors@tnpl.net.in

NOTICE OF 29^{TI} ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM'') of the Company is scheduled to e held on Wednesday, 28th September, 2022 at 12.30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice convening

the said AGM.

In terms of General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 and No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBIHO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBIHO/CFD/CMD2/CIR/P/2021/62 dated May 13, 2022 and SEBIHO/CFD/CMD2/CIR/P/2021/14 dated January 15, 2021, read with Circular number SEBIHO/CFD/CMD1/CIR/P/2022/079 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "Circulars"), Companies are permitted to hold Annual General Meeting (AGM) through Wideo Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) without the physical presence of the Members at a common venue. Shareholders attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

purpose of reckoning me quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM along with the Annual Report for FY. 2021-2022, inter alia, including the remote e-voling instructions has been e-mailed to the Members whose e-mail address(es) have been registered with the Company/Depository Participant(s). The electronic dispatch of Notice along with the Annual Report for F.Y. 2021-2022 to Members has been completed on Tuesday, September 06, 2022.

The same is also available on the Company's website www.tpiplastlech.in and on website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited at

www.nseingia.com. In line with the MCA Circulars and SEBI Circulars, Shareholders are advised to update their Emal address with the Company/Registrar & Transfer Agents in order to receive electronic copies of the Annual Report/ login credentials, in the manner mentioned below, since no physical copies of the Annual Report will be dispatched to any Shareholder this year:

Shareholders holding shares in physical mode and who have Shareholders | registered/updated their email addresses with the company are requested to holding shares register/update their email address by contacting the Company's Registra in physical mode and Transfer Agents – M/s. Link Intime India Private Limited for assistance in

this regard. Shareholders Shareholders who hold shares in dematerialized mode and have not updated holding shares in dematerialized their email addresses are requested to register/ update their email address with their Depository Participant(s).

BOOK CLOSURE:

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI(Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 22, 2022 to Wednesday, September 28, 2022 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year ended March 31, 2022 and AGM.

VOTING THROUGH ELECTRONIC MODE:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Ad. 2013 and with Puris 20 of the

VOTING THROUGH ELECTRONIC MODE:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard-2 (SS-2) on General meetings issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing to the Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means and the business may be transacted through the e-voting services ("remote e-voting") provided by Link Intime India Private Linkided at https://instavote.linkintime.co.in. The Company is also providing e-voting facility ("e-voting") at the AGM to be held through VC/OAVM facility and the Shareholders who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote during the AGM, through e-voting. The detailed instructions for remote e-voting facility are contained in the Notice of the AGM which has been

pursuant to provisions of Companies Act. 2013 and Rules are given as u

- Cut-off date for the purpose of remote e-voting: Wednesday, September 21, 2022.

 Date and Time of commencement of remote e-voting: Saturday, September 24, 20
- Date and Time of end of remote e-voting: Tuesday, September 27, 2022 till 05:00 p.m. (IST). The e-voting shall be disabled thereafter and the members shall not be allowed to vote beyond the said date and time.
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only, shall be entitle to avail the facility of remote e-voting as well as e-voting in the AGM.

 Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice, holds shares as of the cut-off date i.e. September 21, 2022, may obtain the

- dispatch of the Notice, holds shares as of the cut-off date i.e. September 21, 2022, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in.

 5. Shareholders who have cast their vote by remote e-voting to the AGM may also attend the AGM to be held through VC/OAVM, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote on resolution is cast by the shareholder, they shall not be allowed to change it subsequently.

 7. The Board has appointed Mr. Ann Dash, Practicing Company Secretary (Membership No. F9765) sole proprietor of M/s. Ann Dash & Associates, as the Scrutinizer to scrutize the remote e-voting and the voting process at the AGM in a fair and transparent manner.

 8. The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared after the AGM. AGM. The results declared agent with the Seruitingter prover the Notice of the RAGM and the Company to
- AGM. The results declared along with the Scrutinizer's report shall be placed on the Company's website www.tplplastech.in and on the Link Intime India Private Limited website https://instavote.linkintime.co.in, within 48 hours of conclusion of the AGM and the results shall also
- be communicated to Stock Exchanges.

 In case of any queries relating to e-voting, members/ beneficial owners may refer the Frequently.

 Asked Questions and InstaVote e-Voting manual available on the website https://instavote.linkinitime.co.in, under Help section or send an email to enotices@linkinitime.co.in or contact on +91 (022) 4918 6175/4918 6000.
- D. Shareholders who would like to express their views or ask questions during the AGM may registe is who would like to express melr views or ask questions ourning the Acim may registe as a speaker by sending their request mentioning their name, demat account to number, e-mail id, mobile number at investors@mpl.net.in latest by Wednesday September 21, 2022.

Date: September 06, 2022

PRO/1265/ADV/2022-23

VP-Legal & Company Secretary

RR METALMAKERS INDIA LIMITED

(Formerly known as Shree Surgovind Tradelink limited)
CIN: L5190MH1995PLC331822
Registered Office: B-001& B-002, Ground Floor, Antop Hill
Warehousing Complex Ltd, Barkat Ali Naka, Salt Pan Rd., Wadala(E), Mumbai – 400037 Ph:022-61925555 |Email:info@rrmetalmakers.com: http://www.rrmetalmakers.com

NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING AND EVOTING INFORMATION

lotice is hereby given that the 27th Annual General Meeting of the Company will be held on

Friday, September 30°, 2022 at 4.30 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), as per provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Audio visual Means (OAVM), as per provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the rules framed there under and the SEBI(LODR) Regulations, 2015 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, September 28, 2020, December 31, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 ("SEBI Circulars") of Securities Exchange Board f India ("SEBI") to transact the business specified in the notice convening the AGM of the mpany without the physical presence of the member at a common Venue

The Company has sent the Annual Report of the Company for the financial year 2021 2022 along with the AGM notice and E – voting procedure on 07th September, 2022 through lectronic means to members whose email addresses were registered with the company/Depositories and the company's Registrar and Transfer Agent, M/S. Adroit corporate Services Pvt. In accordance with the MCA Circulars and SEBI circulars.

embers can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The nstructions for joining AGM and manner of participation in the remote e-voting or cast vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. embers holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date of 23th September, 2022 may cast their vote electronically on the businesses, as se out in the Notice of 27th AGM through electronic voting system ("remote e-voting) of Central

- Depository Services (India) Limited (CDSL). All the members are informed that:

 The business as set out in the Notice of 27th AGM, will be transacted through voting by
- The remote e-voting shall commenced from Tuesday, 27th September, 2022 at 10.00
- The remote e-voting shall shall end on Thursday, 29th September, 2022 till 5.00 P.M The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting o through the e-voting system during the 27th AGM is 23th September, 2022.
- Any member who acquires shares and become member of the Company after sending the notice of 27th AGM and hold shares as on the cut-off date may go through the remote e-voting instructions displayed on the website of CDSL. However, if a person is already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and ssword can be used for casting vote.
 - Members may note that: a) the remote e-voting schedule shall be disbled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resoluion is cast by the member, the membe shall not be allowed to change it subsequently;
 - b) the members who have cast their vote by remote e-voting prior to 27th AGM may participate in the AGM through VC / OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the e-voting system during the 27th AGM;
- c) the members participating in the 27th AGM and who had not cast their vote by remote e voting, shall be entitled to cast their vote through e-voting system during the 27th AGM;
- d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cute-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participating in 27° AGM through VC / OAVM facility and e-voting during the AGM.
- The notice of AGM along with Annual Report for the financial year 2021 2022, is also available on the website of the Company at www.rrmetalmakers.com, on the website of the stock exchange where the shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL, appointed by the Company for
- providing remote e-voting / e-voting facility at the AGM, at www.evotingindia.com) Those members whose email addresses are not registered with the depositories, can follow the below instructions for obtaining login credentials for e-voting:

 a) For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of
- shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to Info@adroitcorporate.com b) For Demat shareholders -, please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of
- Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to info@adroitcorporate.com All the grievances concerned with attending AGM & e-Voting from the e-Voting System may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services

India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to sk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43 Notice is also given that Register of Member and share Transfer books of the company wil

remain closed from Saturday 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 for the purpose of Annual General Meeting.

On behalf of the Board of directors
For RR METALMAKERS INDIA LIMITED

Mr. Virat Shah Place: Mumbai Director Date: 07.09.2022



L.T.M.G. HOSPITAL, SION, MUMBAI-400 022

No. LTH/16600/T 7.9.22

E-TENDER NOTICE

This is an E-Tender Notice. The Commissioner of Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) invites e-tenders as given below in three Packet systems".

The Name of the work: Automatic horizontal sterilizer for surgery OT for General Surgery Dept of L.T.M.G. Hospital.

Sr. No.	Description No.	E-Tender Price (Rs.)	EMD (Rs.)	Start Date and Time of online Bid Downloading	End date and Time of online Bid Submission
	High Speed sterilizer for Peadiat surgery Dept Of L.T.M.G. Hospital with CMC for five years after the completion of warranty of three years Bid No. 7200035852	plus GST	Rs. 79720/-	08.09.2022 04.00 pm (16:00 Hrs.)	20.09.2022 04.00 pm (16:00 Hrs.)

The intending tenderer Shall visit the Municipal Corporation website at http://www.mcgm.gov.in for further details of the tender.

The tender documents will not be issued or received by post.

Dean

L.T.M.G. Hospital, Sion

Sd/-

SKY GOLD LIMITED

CIN: L36911MH2008PLC181989 Regd. Office: Gala No 101,102,103, 1st Floor, Raja Indi Estate Sarvoday nagar, Jain Mandir Road, Mulund (West) Mumbai Maharashtra 400080 E-mail: skygoldltdmumbai@gmail.com Website: www.skygold.in

NOTICE OF THE 14[™] ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 14th AGM of members of Sky Gold Limited (the Company") will be held on Friday, 30 September 2022, at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") facility or Other Andio Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set forth in the notice convening the meeting ("Notice"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (SEBI Circular) issues by the Securities Exchange Board of India without the physical presence of the members at a common venue.

Exchange Board of mais without me physical presence of the members at a common venue in terms of MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the 14th AGM along with the Annual Report of the company for the Financial Year 2021-22 along with login details for joining the 14th AGM through VC or OAVM has been sent on Tuesday, 06th September 2022, through email to all the members whose email addresses were registered with the Company's Registera and Share Transfer Agent ("RTA") or their respective Depository Participants ("DP's") and the same are also available on the company's website at www.skygold.in, and a the website of BSE Limited at www.bseindia.com and at the website of Link Intime India Pvt Ltd (RTA OTThe Company) at ways, lightifution eq. in Ltd (RTA Of The Company) at www.linkintime.co.in

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time ("Act and Rules") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide the facility to its member the facility to exercise their right to vote for the businesses to be transacted at the AGM by altertoxic process.

The Company has 'engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL" as the authorized agency for conducting the AGM through VC/OAVM facility for providing electronic voting ("e-voting") facility to its members the facility to exercise their votes through e-voting mechanism and e-voting at the AGM. Following is the related information:

a) Day, Date, and time of commencement of remote e-Voting	Tuesday, September 27, 2022, at 09:00 A.M		
b) Day, Date, and time of end of remote e-Voting	Thursday, September 29, 2022, at 05:00 P.M.		
c) Cut-off Date	Friday, September 23, 2022		
d) Electronic Voting Event Number (EVEN)	121991		

-) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Compan after the dispatch of AGM Notice holds shares as on the Cut-off Date i.e., Friday, Septemb 23, 2022, should follow the instructions for e-Voting as mentioned in the AGM Notice.
- The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not case their vote through remote e-Voting shall be able to exercise their voting rights through the e-Voting system provided during the AGM.
 The Members are requested to note that:

 i) A person whose name is recorded in the register of members or in the register of
- beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., Friday, September 23, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting.
- The voting rights of shareholders shall be in proportion to their shares of the paid-equity share capital of the Company as on the cut-off date of Friday, September 23, 2022. Remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 P.M. o Thursday, September 29, 2022; and
- iv) The Members who have already cast their vote through remote e-Voting may at AGM but shall NOT be entitled to cast their vote again The manner of voting through remote e-voting or e-voting during the AGM for members holding shares in physical mode and who have not registered their e-mai address with the company, is provided in the Notice of AGM.

The detailed instructions for attending the AGM 'through VC/OAVM and casting the vot through remote e-voting/e-voting at the AGM along with the other instructions/details are provided in the Notice of AGM. Members are requested to carefully go through the same. province in the reduce of ACM. Members are requested to carefully go through the same. For any query relating to attending the AGM through VC/OAVM or e-Voting before/ durin, the AGM, Members may send a request at evoting@nsdl.co.in or use Toll free no.: 1800-1020 990 and 1800-224-430 or contact Jayesh Sanghvi, Authorized Representative, Gala no 101,102,103, 1st Floor, Raja Indl Estate Sarvoday Nagar, Jain Mandir Road, Mulund (West) Mumbai City MH 400080 IN at info@skygold.in or 8369931780.

For Sky Gold Limited

Mangesh Ramesh Chauhar Date: 08/09/2022



GTL INFRASTRUCTURE LIMITED Registered Office: "Global Vision", Third Floor, Electronic Sadan - II, MIDC,

TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai 400710 MH.IN

Tel: +91-22-68293500 | Email: gilshares@gtlinfra.com | Website: www.gtlinfra.com

CIN: L74210MH2004PLC144367

NOTICE REGARDING 19th ANNUAL GENERAL MEETING (AGM) & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Nineteenth (19*) AGM of the Members of GTL Infrastructure Limited will be held on, September 29, 2022 11:00 A.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with Ministry of Corporate Affairs ("MCA"), Govt. of India, General Circular bearing Ref. No. 2/2022 dated May 5, 2022 and the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular bearing No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and other related circulars issued by MCA and SEBI (collectively referred to as "the Circulars"), without physical presence of the Members at a common venue and the venue of the said AGM shall be deemed to be the Registered Office of the Company at "Global Vision", Third Floor Electronic Sadan No. II, M.I.D.C.,T.T.C. Industrial Area, Mahape, Navi Mumbai 400 710. Maharashtra, India.

In accordance with the Circulars electronic copies of the Notice dated Septembe 01, 2022 (containing all required particulars) convening 19th AGM setting out the ordinary businesses to be transacted along with the audited financial statements on standalone basis for the year ended March 31, 2022 together with the Annua Report for FY 2021-22 containing Financial Statements, Directors' Report, Auditors' Report, Corporate Governance Report and Management Discussion & Analysis ("the documents") has been emailed to all those members at their e-mail addresses registered with the Company / their respective Depository Participants and the electronic transmission of the documents has been completed on September 07, 2022.

The Notice of ACM o Year 2021-22 will be available on the Company's website at www.gtlinfra.com, on the website of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE (at www.bseindia.com) and NSE (at www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

Remote E-voting & E-voting at AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any, the Company is providing remote e-voting facility as an option to its Members, to exercise their right to vote for the 19th AGM and all the businesses may be transacted through the e-voting services provided by CDSL. The remote e-voting period commences on Monday, September, 26, 2022, and ends on Wednesday, September, 28, 2022. During this period, shareholders holding shares, either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date of Thursday, September 22, 2022 may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled fo voting thereafter by CDSL.

A person who has acquired shares and become a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off-date, may follow the same procedure of e-voting as mentioned in the Notice of AGM.

The facility for voting through electronic voting system shall also be made available during the AGM for those members who have not already cast their votes by remote e-voting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-offdate only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting in the

In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies, Demat account holders would now be able to cast their vote by way of a single login credential, through their respective Demat accounts / websites of Depositories /Depository Participants, without having to register again with the E-voting Service Providers (ESPs) and the procedure is explained in detail in the AGM Notice. The AGM Notice and documents are available on the website of the Company viz. www.gtlinfra.com.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400013, Maharashtra or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800 22 55 33. Members also have the option of contacting the Company's Registrar and Sha Transfer Agent, Bigshare Services Private Limited having office at Office No S6-2 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400093, Maharashtra, India Tel: +91-22-62638200 Extn: 221-222 Fax: +91-22-62638299 Maharashtra, at their email-address

iinvestor@bigshareonline.com or call on +91-22-62638200. This notice is issued for the information and benefit of Members of the Company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI. NOTE:

- . Since the 19th AGM is being held pursuant to the MCA & SEBI Circulars through VC/OAVM, physical attendance of Members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the Members will not be available for the AGM and hence the Proxy Form, Attendance Slip and Route Map are not annexed to the Notice.
- Members holding shares in physical form are requested to notify immediately change in their address, if any, to the Registrar and Share Transfer Agent as mentioned above. Members holding shares in electronic form may update such details with their respective Depository Participants.

For GTL Infrastructure Limite

Nitesh A. Mhatre

Place: Pune Date: 08-09-2022

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

ARM-II BRANCH, MUMBAI : 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai-400 001. Tel. No. : (022) 2265 1128 / 29 Email : cb6289@canarabank.com SALE NOTICE

-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and luarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the Symbolic possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 12.10.2022 for recovery of ₹ 1,44,81,760 (as on 31.08.2022 plus further interest and charges from 01.09.2022) due to the ARM II Branch of Canara Bank from M/s. Indopolypet, 109, 1st Floor, Motiram Patil Compound, Purna Village, Opp. Jitendra Transport, Tal. Bhiwandi, Dist. Thane,

represented by mr. nation Francis nation.						
Sr. Ho.	Description of the Property		Earnest Money Deposit (in₹)			
1	Godown No. 109, Building No. A, Grampanchayat House No. 654 (109), Motiram Krishna Patil Estate, Survey No. 194, Hissa No. 6, Village : Puma, Tal. Bhiwandi, Dist. Thane, Maharashtra, Admeasuring : 862 sq. ft.	19 90 000/	1,89,000/-			

The Eamest Money Deposit shall be deposited on or before 11.10.2022 upto 5.00 p. m. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 11.10.2022 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank i 11.10.2022 upto 5.00 p. m.

Date of inspection of properties on 07.10.2022 with prior appointment with Authorised Office For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Paritosh Kumar, Chie Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No. : (022) 22651128 / 29 / Mob. No 8828328297) or Mr. Smit Jaiswal (Mob. No. 7223002272) e-mail id : cb6289@canarabank com during office hours on any working day or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building Number. 301, Gurgaon, Haryana 122 015 Contact Person :- Mr. Haresh Gowda Mobile Number 9594597555 (Contact No. +911244302020 / 21 / 22 / 23 / 24, support@bankeauctions.com hareesh.gowda@c1india.com.

Authorised Officer Place : Mumbai Canara Bank, ARM-II BRANCH

Regd Office: 91/A, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400021. Email – sterling.guaranty@gmail.com CIN: L65990MH1983PLC031384

NOTICE OF 38[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURES DATES NOTICE is hereby given that 38th Annual General Meeting of Sterling Guaranty & Finance Limited will be held on Friday, the 30th day of September, 2022 at 10:00 A.M. through Video Conferencing (VC) / other Audio Means (OAVM)

facility to transact the business as set out in the AGM Notice. NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made there under and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing e-voting facility to its Members holding shares as on Friday, 23rd September, 2022, being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has engaged Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, Shivshakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel East, Murnbai, Maharashta 400011 to provide remote a veitor facility. The details pursuant to

- Date of Completion of dispatch of Notice of AGM 7th September, 2022.
- The remote e-voting period commences on **Tuesday**, **27th day September**, **2022** from **09.00** a.m. and ends on Thursday, **29th September**, **2022** at **5.00** p.m.
- The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on 29 September, 2022. Any person who becomes the Member of the Company after dispatch of
- evoting@nsdl.co.in.
- In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequentity Ask Questions ("FAQs") and e-voting manual available al https://www.evotingindia.com/ under help section. Email ID: helpdesk.evoting@cdslindla.com/Phone Number: 1800225533.

Pursuant to Regulation 44(1) and (2) of SEBI (Listing Obligation and Disclosure

By order of the Board of Directors Sterling Guaranty & Finance Limited

Sd/-Dharmen D Mehta Director DIN: 00036787

PREMIER LIMITED (IN CIRP)
CIN: L34103PN1944PLC020842
Regd. Office: 169 Gat Village Sawardari Taluka Khed (Chakan Industrial Area) Pune- 410501 | Tel.: +91-213568320;
Corporate Office: 58, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai-400021, India. Tel.: +91-22-61179000, Fax: +91-22-61179000.

NOTICE OF 76TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") OF THE COMPANY TO BE HELD THROUGH YC/OAVM, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Seventy sixth ('76th') Annual General Meeting ('AGM') of the Members of Premier Limited (the Company') will be held on Friday, 30th September, 2022 at 12:30 PM (IST) through Video Conferencing (VC') facility/other audio visual means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars by Ministry of Corporate Affairs & Securities and Exchange Board of India ('SEBI'), the Notice of the 76th AGM along with the Annual Report for the F.Y 2021-22 will be sent through electronic mode through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has bee

dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The Annual Report for the F.Y 2021-22 of the Company, inter alia, containing the Notice of the 76th AGM is available on the website of the Resolution Professional ("RP") i.e https://sunresolution.in and on the websites of the Stock Exchange viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the Notice is also available on the website of RTA i.e Link Intime India Private Limited ('LIIPL') at https://instavote.linkintime.co.in M/s. Anisha Jhunjhunwala & Associates, Practicing Company Secretary (COP No. 20967) has been appointed as Scrutinizer for the e-voting process and remote e-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the ICSI and Regulation 44 of the SEBI (LODR), 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed Link Intime India

Private Limited for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members

are requested to note the following:						
a) The remote e-Voting facility would be available during the following period						
Commencement of remote e-Voting	27-09-2022, Tuesday-09:00 A.M					
End of remote e-Voting	29-09-2022, Thursday-05:00 P.M					
The remote e-Voting module shall be disabled by Link Intime India Private Limited for voting						
thereafter and Mambare will not be allowed to vote electronically beyond the said date and						

b) The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equit share capital of the Company as on Friday, 23rd September, 2022 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before/during the AGM;

c) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request a enotices@linkintime.co.in or may contact on telephone No. 022- 49186175, as provided by Link Intime India Private Limited. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only;

d) Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attenthe Meeting electronically, but shall not be entitled to vote again.

For nermanent registration of their email address. Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and members holding shares in physical form are requested to are requested to update their email address with Link Intim India Private Limited ('Registrar and Share Transfer Agent').

n case of any queries/grievances connected with remote e-Voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an e-mail to enotices@linkintime.co.in or Call on 022 -4918 6000. The Members who require technical assistance before/during the Meeting to access and participate in the AGM may contact to email) instameet@linkintime.co.in or Call on 022-49186175.

Book Closure:

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereund the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2022 to 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of

> Kanak Jan **Resolution Professional**

Let's together and make Mumbai Malaria free

Place: Navi Mumbal

Date: September 07, 2022

Company Secretary

(both days inclusive). Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with

Maharashtra, 400011 to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under:

Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 23"September 2022 can send request to https://www.evoting.nsdi.com

The facility for voting through Polling Paper shall be made available at the AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the Scrutinizer's decision on the validity of a ballot form shall be final.

Requirement) Regulation, 2015, members who do not have access to remote e-voting facility, may exercise their vote at the AGM of the Company by submitting the Polling Paper which will be distributed at the AGM.

Date: 07.09.2022

मंडळातील सर्व पदाधिकारी आणि

कार्यकर्त्यांनी या देखाव्यासाठी विशेष

मेहनत घेतली आहे. या देखाव्यात रोहित

पवार, वैभव बनकर, अनिकेत वारे,

रामेश्वर डोके, समाधान जाधव, रविंद्र

केसरकर, सुजित भोये, श्रेया ढवळे,

अनुजा सुर्वे, अथर्व सुर्यवंशी, शुभम

पवार, ओमकार धामणकर, दत्तात्रय

गुजर हे कलाकार ऐतिहासिक भुमिका

पहिल्यांदाच ऐतिहासिक सजीव देखावा

साकारत हे मंडळ नवी मुंबईकरांचे लक्ष

वेधून घेत आहे. रविवार दिनांक ४

सप्टेंबरपासून ८ सप्टेंबरपर्यंत रात्री साडे

आठ ते दहा या वेळेत हिंदवी

स्वराज्यातील ऐतिहासिक घटनेवर

आधारित गड आला पण सिंह गेला हा

जिवंत देखावा सर्व गणेश भक्तांना

मुंबईमध्ये

साकारत आहेत.

पाहता येणार आहे.

याचसोबत नवी

नवी मुंबईत पहिल्यांदाच

ऐतिहासिक जिवंत देखावा

अनिधकृत बांधकामांवर धडक कारवाई



नवी मुंबईः नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ए विभाग शहाबाजगांव, बेलापुर, नवी मुंबई येथील घर नं.

६००/०२ प्लिथंचे बांधकाम पूर्ण झालेले असून गाऊंड प्लोअर स्लॅबचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेचे कोणतीही परवानगी न घेता अनिधकृतपणे सुरु केले होते. या अनिधकृत बांधकामास ए विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. अनिधकृत बांधकामावर ए विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन हे अनिधकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

सीआयएन: एल३४१०३पीएन१९४४पीएलसी०२०८४२

पुणे - ४१०५०१. । दूर. : + ९१ २१३५६८३२० कॉर्पोरेट कार्यालय : ५८, नरिमन भवन, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१, भारत

वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना, बुक क्लोजर व परोक्ष ई-मतदानाची माहित

याद्वारे सचना देण्यात येत आहे की, प्रीमियर लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची शहातरावी (७६ वी) वार्षि

ार्वसाधारण सभा (एजीएम) एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी **शुक्रवा**न

दि. ३०.०९.२०२२ रोजी दु. १२.३० वा. (भा. प्र. वे.) केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी

सविधा/अदर ऑडिओ व्हिज्यअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातन आयोजित करण्यात येत आहे कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे जारी सर्वसाधारण

परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांची ई-मेल पत्ते कंपनी वा रजिस्टार व टान्सफर एजंट

७६ व्या एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आली आहे. एमसीए परिपत्रके व सेबी

परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रतींच्या पाठवणीची आवश्यकता रद्दबातल

अन्य बाबींबरोबरच, ७६ व्या एजीएमच्या सूचनेचा समावेश असलेला कंपनीचा वार्षिक अहवाल २०२१

२२ ठराव अधिकाऱ्यांची (आरपी) वेबसाइट अर्थात https://sunresolution.in/premier-limited-agn

वर तसेच स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वरही उपलब्ध आहे

सूचनेची प्रत लिंकइनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) ची वेबसाइट

https://instavote.linkintime.co.in वरही उपलब्ध आहे. ई-मतदान प्रक्रिया व परोक्ष ई-मतदानाकरिता

परीनिरीक्षक म्हणून मे. अनीशा झुनझुनवाला ॲन्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव (सीओपी नं

कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम

१०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, आयसीएसआयद्वारे जारी सर्वसाधारण सभावरील

सचिवालयीन निकष (एसएस-२) व सेबी (एलओडीआर) २०१५ चे विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतर्गत

कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या सचनेत विहित विषयांसंदर्भात एजीएमपर्वी परोक्ष ई-मतदानादारे

तसेच एजीएमदरम्यान मत देण्यासाठीची सर्विधा उपलब्ध करून देत आहे. कंपनीने इलेक्टॉनिक माध्यमांतर

परोक्ष ई-मतदानाकरिताचे विस्तृत निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. सभासदांनी कृपया खालील

तत्पञ्चात एलआयआयपीएल यांच्यादारे परोक्ष ई-मतदानाचे मोड्यल अकार्यरत करण्यात येईल आणि सद

बी) सभासदांचा मतदान हक्क हा शुक्रवार, दि. २३.०९.२०२२ (निर्धारित अंतिम तारीख) रोजीनुस

कंपनीच्या प्रदानित समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असेल. सभेदरम्यानही परोक्ष ई

नतदानाची सर्विधा उपलब्ध करून देण्यात येईल व ज्यासभासदानी याआधी परोक्ष ई-मतदानादारे आपले मत

दिलेले नसेल असे सभेस उपस्थित सभासद सभेदरम्यान मतदानाचा हक्क बजावू शकतील. निर्धारित अंतिम

तारखेनुसार सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेली व्यक्तीच केवळ

सी) एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्ससंपादित केले असतील सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचा सभासद

बनला असल्यास वनिर्धारित अंतिम तारखेनसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती

enotices@linkintime.co.in येथे विनंती पाठवून परोक्ष ई-मतदानाकरिता लॉग इन आयडी व पासवर्ड

प्राप्त करू शकेल किंवा एलआयआयपीएलद्वारे उपलब्ध दूरध्वनी क्र. ०२२-४९१८६१७५ वर संपर्क साधता

येईल. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेल्या व्यक्तीने सदर एजीएमची सचना केवळ माहितीसाठी

डी) सभेच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासद सभेमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध

वरील प्रणालीअंतर्गत सभासदांना त्यांचा बँक खाते तपशील अद्ययावत करण्याची सुविधाही उपलब्ध करून

देण्यात येत आहे. आपल्या ई-मेल पत्त्याच्या स्थायी नोंदणीकरणाकरिता डीमॅट स्वरूपातील भागधारक

. असलेल्या सभासदांनी त्यांचे नाव त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रसकडे अद्ययावत करावे व कागदोपत्री

स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (रजिस्ट्रार व शेअर

https://instavote.linkintime.co.in च्या Help section अंतर्गत उपलब्ध फ्रिकेंटली आस्ट्रड क्यूरचेन्स

(एफएक्युस्) आणि इन्स्टावोट ई-व्होटींग वाचावे किंवा <u>enotices@linkintime.co.in</u> येथे ई-मेल लिहावा

एजीएममध्ये प्रवेश व सहभागाकरिता एजीएमपूर्वी /दरम्यान तांत्रिकी सहाय्य आवश्यक असलेल्या सभासदांनी

instameet@linkintime.co.in येथे (ई-मेल) संपर्क साधावा किंवा ०२२-४९१८६१७५ वर संपर्क

कायद्याचे अनुच्छेद ९१ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या अनुपालनांतर्गत पुढे सूचना देण्यात येत आहे की,

७६ व्या एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स दि. २४.०९.२०२२ ते

परोक्ष ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशी/तक्रारीकरिता

२७.०९.२०२२, मंगळवार - स. ९.०० वा.

२९.०९.२०२२, गुरुवार - सायं. ५.०० वा.

मतदान सविधा उपलब्ध करण्यासाठी एलआयआयपीएल यांची नेमणक केली आहे

तारीख ववेळेपश्चात सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देण्याची परवानगी नसेल.

एजीएमपूर्वी / दरम्यान परोक्ष ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यास पात्र असेल.

राहू शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.

ट्रान्सफर एजंट) यांच्याकडे अद्ययावत करावेत.

किंवा ०२२ - ४९१८६००० वर संपर्क साधावा.

दि. ३०.०९.२०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील.

ए) खालील कालावधीदरम्यान परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध असेल

लिय : १६९ गट गाव सावरदरी, तालुका खेड (चाकण औद्योगिक क्षेत्र)

PUBLIC NOTICE

Our client (purchaser) Mrs. Chitra Samir Shah and Ms. Shaila Vishvanath Karnik intending to buy a premises being Flat No. 301 on 3rd Floor, Sheetal CHS. Ltd. Jayprakash Nagar, Goregaon (East), Mumbai 400063; from Mr. Sanjay Rajaram Sawant who has acquired the above premises as a egal heir of late Mr. Rajaram K. Sawant (expired on 15/02/2015) and Mrs. Neela R. Sawant (expired on 01/09/2003). Release Deed dated 08/02/2018 of all the legal heirs is on record. If anybody has any objection or claim, ntimate at above address within 15

days from the date of this notice." Place : Mumbai 🏻 Balchandra M. Ganu Date: 08/09/2022 Advocate High Court

२०९६७) यांची नेमणक करण्यात आली आहे.

बाबींचे पालन करावे :

समजावी.

गरोक्ष ई-मतदानाचा प्रारंभ

राहणार येथे १६०४, ओडिसी-खख सीएचएस लि. हिरानंदानी गार्डन्स, पवई, मृंबई-४०००७६ यांच्याकडू आहेत

प्लॉट क्र.४७/४८, मोज क्षेत्र ०-४२-५ हेक्टर, गा

कोणताही हक, धारणाधिकाराच्या सुकृताद्वारे, भाडेपड्डा गहाण, कर्ज, आगाऊ किंवा विक्री किंवा भाग विक्री स्व-साक्षांकित दस्तावेजांसह या सूचनेच्या प्रकाश तारखेपासून १४ दिवसांत कळवावे कोणतीही माहिती ही त्यागीत आणि परित्यागीत मानर जातील आणि दावे भविष्यात दर्लक्षित केले जातील विक्री ची प्रक्रिया ही नोंदणीकृत केली जाईल आणि ठिकाण: मुंबई

आय.ए. शेख वकील दिनांक: ०८/०९/२०२२

समिर बाग, चिल्ड्रन्स ॲकॅडर्म स्कलसमोर, अशोक नगर कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१ ईमेल: iashaikhadv@yahoo.cor

रेल्वे प्रशासनाकडून खोटी माहिती दिली जात आहे!

आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

वार्ताहर/ठाणे

एसी लोकलची मागणी वाढली असून गेल्या काही महिन्यात रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने दिली होती, मात्र ही माहिती धतांग खोटी असून रेल्वे प्रशासन खोट बोलत आहेत. रेल्वे प्रशासन प्रवाशांची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी एसी लोकल संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत येत्या काळात प्रवासीच तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी आव्हाड यांनी दिला.

रेल्वे हा देशातील ऐतिहासिक 'गेंडा' असून त्यांना ऊन, वारा, पाऊस, इंजेक्शन वगैरे काही चालत नाही. त्यांच्यावर असरच होत नाही. पुढील आंदोलन हे आपल्या हातात नाही. तर ते जनतेच्या हातात आहे. मध्यमवर्गीयांच्या मनात

यामध्ये कोणतीही राजकीय भूमिका नाही

हा मुद्दा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कळवा– मुंब्रापुरता मर्यादित नाही . याविषयी आता प्रत्येक स्टेशनवर चीड निर्माण होताना दिसत आहे . गर्दीमुळे मृत्युचे प्रमाण वाढत आहे . माणुसकीशी होणारा हा खेळ आता जर शांतपणे बघणार असू तर आपण राजकारणात राहू नये, असे आपले मत आहे . आपण पक्षीय राजकारण न करता केवळ रेल्वे प्रवाशांच्या भूमिका मांडतोय; त्यात आपली राजकीय भूमिका नाही असे स्पष्ट केले

आता रेल्वेच्या बाबतीत राग पेटतोय; ते आता रेल्वेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जर, सकाळच्या वेळी सर्व प्रवासी अर्धा तास आधी येऊन रेल्वे स्थानकातील फलाटावरच मांडी घालून बसले तर काय होईल? प्रवाशांना बंदूकधारी पोलीस घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नाही, असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. एसी लोकलच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. एसी लोकलच्या विरोधातील पहिले आंदोलन हे कळव्यातून सुरु झाले. त्यानंतर बदलापूर आणि ठाण्यात झाले. पण, सर्वाधिक प्रतिसाद हा

ठाण्यातून मिळत आहे. ठाण्यातून सुटणारी ९ वाजून ३ मिनिटांची एक लोकल रद्द केली आहे. या लोकलमधून सर्व मंत्रालयीन कर्मचारी मुंबईला जायचे. त्याच लोकलच्या वेळेवर आता एसी लोकल चालविली जात आहे. आमचे हेच म्हणणे आहे की एसीच्या १०० गाड्या चालवा; पण, ज्या गरीबांच्या, नोकरदार वर्गाच्या लोकल आहेत त्या साध्या लोकलवर अन्याय का करता? यामुळे शांत असलेले वातावरण अधिक पेटवले जात आहे.

एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या बातम्या रेल्वेकडून प्रसारीत केल्या जात आहेत. पण, एसी लोकलमध्ये नृत्य करता

डॉ. विपिन शर्मा व परिवहन समिती

सभापती विलास जोशी यांनी केले

आहे.सदर ओळखपत्र तीन वर्षे

कालावधीसाठी असून, त्याकरिता

सेवाआकार शुल्क आकार २७

जाहीर सूचना

आमचे अशील मेसर्स यश आकार

डेव्हलपर्स एलएलपी, एक मर्यादित देयता

भागीदारी संस्था, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय

३०७/३०८, ३रा मजला, धीरज हेरिटेज,

एस. व्ही. रोड आणि मिलन सबवे रोड चे

जंक्शन, सांताक्रूझ (प), मुंबई - ४०० ०५४

येथे आहे, यांनी आपल्या नामांकित भागीदार:

यश रमेश पारेख यांच्या माध्यमाने पीरामल

नगर बिल्डिंग क्र. ९, एस. व्ही. रोड, गोरेगांव (प), मुंबई - ६२, येथील सर्व्हे क्र. ५५

व्हिलेज पहाडी गोरेगांव, तालुका - बोरीवली,

रजिं. जिल्हा, मुंबई उपनगर ची मोजमाप

३८,११७.६७ चौ. मी. अशा मोठचा

मालमत्तेच्या भागस्वरूपातील मोजमाप

१३४६.५० चौ. मी. किंवा जवळपास ची

सी.टी.एस. क्र. ९०३/२ धारक प्लॉट क्र

VIB येथे उभी असलेल्या इमारतीसह प्रेस्टीज

पीरामल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग

सोसायटी लिमि. (बीओएम/एचएसजी,

५११९/१९७७) यांच्या मालकीच्य

मालमत्ते (सदर मालमत्ता) संदर्भात अनुक्रमांक

बीआरएल-९-११५१५-२०२१ अंतर्गत

बोरीवली - IX येथे सब-रजिस्ट्रार ऑफ

ॲश्योरेंसेस यांचेकडे रीतसर नोंदणीकृत अशा

नोंदणीकृत विकास करार दि. १३.०९.२०२१

च्या अनुपालनेत विकास हक्क अधिग्रहित केले

कोणीही व्यक्ती ज्यांचे सदर मालमत्ते विरुद

किंवा त्यावर किंवा त्या मध्ये विक्री, विनिमय,

वारसाहक, करार, कंत्राट, गहाण,

सुविधाधिकार, बक्षीस, भाडेपट्टा, भाडेकरू,

लीव ॲण्ड लायसंस, ग्रहणाधिकार, प्रभार,

विश्वस्त, निवासी हक्क, देखभाल, न्यायालयीन

आदेश, खटला, डिक्री किंवा इतर भार इत्यादि

माध्यमाने कोणताही टावा अमेल तर त्यांना

याद्वारे कळविण्यात येते की त्यांनी सदरह्

सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४

दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीदारांना

समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांसह याची

माहिती लेखी स्वरूपात द्यावी.

पियुष शाह ॲण्ड ॲसोसिएट्स,

ॲडव्होकेट्स ॲण्ड सॉलिसिटर्स,

ॲडव्होकेट ॲण्ड सॉलिसिटर.

दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

४०६, हमाम हाउस, हमाम स्ट्रीट, अंबालाल

दिनांक ०८ सप्टेंबर २०२२.

स्वाक्षरी/-

महेंद्र खिमजी शाह,

पियुष महेंद्र शाह.

जाणार नाही.

ॲडव्होकेट हायकोर्ट.

रुपये आकारण्यात येईल

गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अश्यात अनेक सार्वजनिक मंडळांनी बाप्पासाठी आकर्षक सजावट केली आहे. याच सजावटीमधून अनेक मंडळांनी सामाजिक संदेशही दिला आहे. दरम्यान, नवी मुंबईतल्या कोपरखैरणेतील श्रीस्वामी समर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आगळीवेगळी परंपरा जपत यंदा ११,०० जपमाळ आणि रुद्राक्षांपासून श्रींची मूर्ती

नवी मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर

मंडळाचे संस्थापक नारायण शिंदे (अण्णा), प्रमुख नगरसेविका सायली नारायण शिंदे, अध्यक्ष आशिष सणस, खजिनदार जयदिप जाधव, उपखजिनदार नीरज सुयंवशी, सचिव अजय सावंत, उपसचिव आशिष निकम यांसह

साकारली आहे.

र्स्वानाकळ विण्यात येते की, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणाने (एस ई आय ए ए) महाराष्ट्रा ने जारी केले ले, प्रस्ताव क्रमांक एस आयए/एमएच/ एमआयएस / 241936 / 2021 आणि ईसी ओळख क्रमांक ईसी22बी038 एमएच 199918 दिनांक 01 जून 2022 आणि शुद्धि पत्रक एस आय/एम एच / एमआयएस / 279215 / 2022 दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी धारक सीटीएस क्रमांक 263 / ब, बोरीवली गावातील 18.30 मी रुंद स्थित, महिषा मर्दिनी मंदिर मार्ग, जयराज नगर, बोरीवली (प), महाराष्ट्र — 400091, येथे स्थित असलेल्या भूखंडा वरील प्रस्तावित पुनर्वसन प्रकल्पा साठी पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. सदर मंजुरी पत्राची http://parivesh.nic.in वेबसाइट वर पाहता येईल.

दिनांक: 07/09/2022

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

संदरलाल बहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मंबई-४००००१, दरध्वनी:

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा झेडओएसएआरबी - मुंबई** चे प्राधिकृत अधिकारी न्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट), २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) हल्स, २००२ चा (नियम ३) सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वाप करून २१/०७/२०१६ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **– मे. कावेद स्टील प्रॉडक्ट**स प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार), श्री. योगेश एस सरस्वते (संचालक/हमीदार), श्री. शैलेश शशिकांत सरस्वते (संचालक/हमीदार), श्री. नरेश भुमय्या रुद्र (हमीदार), मे. मारुती स्ट्रीप्स <mark>ॲण्ड फेरो ॲलॉयज् प्रायव्हेट लिमिटेड (कॉर्पोरेट हमीदार)</mark> यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम ह. ३,१६,२३,०००/- **(रुपये तीन कोटी सोळा लाख तेवीस हजार मात्र)** ही रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते. कर्जदार/हमीदार/गहाणदार/संचालक यांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे.

कर्जदार/हमीदार/गहाणदार/संचालक यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

- १) पिंपरी, वाघेरे, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित प्राईड प्लाझा अशा नावाच्या इमारतीमधील तळ मजल्यावरील शॉप क्र. ७ मोजमापित २२५ चौरस फूट म्हणजेच २०.९१
- गट क्र. १३९८, १४०० ते १४०५, १४०७ ते १४१३, १५५५, १५५६, प्लॉट क्र. १६, एकूण
- प्लॉट क्षेत्र मोजमापित ४३९८४.१९ चौरस फूट म्हणजेच ४०८७.७५ चौरस मीटरपैकी मोजमापित ८४९६ चौरस फूट म्हणजेच ७८९.६० चौरस मीटर (त्यासह मोकळ्या जागेचा वापर, भोगवटा आणि सुविधाधिकार), गाव शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे.

ठिकाण: पणे बँक ऑफ बडोदा

जाहीर सूचना

मे. एन. एच. आय डेव्हलपर्स एलएलपी हस्ताक्षर

स्थान: मुंबई

गाळा क्र. १ आणि २ सत्यदीप इमारत, दर्शन टॉवर, च्या मागे चिकूवाडी, बोरीवली (पश्चिम) मुंबई, महाराष्ट्र - 4000092

०२२-४३६८३८०३, ४३६८३८१०, फॅक्स : ०२२-४३६८३८०२ ईमेल: armbom@bankofbaroda.co.ii

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ८(१))

विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणदार/संचालक आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टचे कलम १३ उप-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून <mark>ह्या ५ सप्टेंबर, २०२२</mark> रोजी घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणदार/संचालक आणि अन्य आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रक्कम रु. ३,१६,२३,०००/- **(रुपये तीन कोटी सोळा लाख तेवीस हजार मात्र)** आणि त्यावरील ज्याजाच्या भाराअधीन राहील*.*

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार

जंगम/स्थावर मिळकतीचे वर्णन

- चौरस मीटर (बिल्ट अप), सर्व्हें क्र. १५७, हिस्सा क्र. डी/१ए/१. पिंपरी इंडस्ट्रियल एरिया, मोजमापित ६०० चौरस मीटर, गाव भोसरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे मध्ये स्थित प्लॉट क्र. एस - २१०.

दिनांक: ०५/०९/२०२२ प्राधिकृत अधिकारी

सशस्त्र दरोड्याप्रकरणी आठ आरोपी अटकेत

वार्ताहर/उल्हासनगर

उल्हासनगर शहरातील एका सिंधी पुजाऱ्याच्या घरात घुसून लहान मुलीच्या गळ्यावर चॉपर ठेवत लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला टाकून गुन्हेगार चार चाकी गाडीतून पळून गेले होते. ही घटना शेजारच्या सिसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.

या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिवा निंबाळकर याच्यासह चार जणांना विविध ठिकाणाहून अटक केली आहे. तसेच उल्हासनगर आणि कल्याण क्राईम ब्रांचच्या शाखेने देखील या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे.

मुंबई येथील न्यायमंडळाच्या उच्च

डच्छापत्र आणि संपत्ती

क्षेत्राधिकार याचिका

क्र. २०२१ चा २७६४ उद्धरण

सरस्वती हनुमंत बोडेवाल उर्फ सरस्वती

हनुमंत बोडेवाल यांचा अंतिम इच्छपत्र

आणि मृत्युपत्र खरे आहे हे

ठरविण्यासाठी याचिका, हिंदू, मुंबईचे

भारतीय रहिवासी, विधवा, व्यवसाय:

गृहिणी, जी तिच्या मृत्यूच्या वेळी फ्लॅट

क्रमांक बी-१/५०५ येथे राहात होती.

सहकारी गृह निर्माण संस्था डठअ.

मातोश्री रमाबाई मार्ग, लिबर्टी गार्डनच्या

मागे, मालाड, पश्चिम, मुंबई ४०० ०६४

...मृत स्रेश श्रीपत पाटील, वय: ६२

वर्षे. हिंदू, मुंबईचे भारतीय रहिवासी,

व्यवसाय: सेवानिवृत्त, फ्लॅट क्रमांक इ-

१/५०५ येथे राहणारे, सहकारी गृह

निर्माण संस्था डठअ, मातोश्री रमाबाई

मार्ग, लिबर्टी गार्डनच्या मागे, मालाड

(प.), मुंबई ४०००६४ मुदतीनुसार

एकमेव कार्यकारी वरील नावाच्या मृत

व्यक्तीच्या अंतिम इच्छा आणि कराराचा

जर तुम्हाला वरील नावाच्या मृत

व्यक्तीच्या इस्टेटमध्ये काही स्वारस्य

असल्याचा दावा केला असेल, तर

तुम्हाला याद्वारे प्रोबेट ऑफ ग्रॅंटपूर्वीची

जर तुमचा प्रोबेटच्या अनुदानाला विरोध

करायचा असेल, तर तुम्ही हा दाखला

दिल्यापासून १४ दिवसांच्या आत

प्रोथोनोटरी आणि सीनियर मास्टरच्या

ङ्गतुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की,

पात्रता निकषांनुसार राज्य विधी सेवा

प्राधिकरणे, उच्च न्यायालय विधी सेवा

समित्या, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे

आणि तालुका विधी सेवा समित्यांकडून

मोफ्फ़त कायदेशीर सेवा तुमच्यासाठी

उपलब्ध आहेत आणि जर तुम्ही पात्र

आहात आणि इच्छुक आहात. मोफ्फ़त

कायदेशीर सेवांचा लाभ घ्या, तुम्ही

कायदेशीर सेवा प्राधिकरणे/समित्यांशी

वरीलपैकी कोणत्याहीशी संपर्क साधू

साक्षीदार: श्री दीपंकर दत्ता, बॉम्बे

येथील सरन्यायाधीश, पूर्वोक्त ०६

प्रोथोनोटरी आणि वरिष्ठ मास्टर साठी

सही/-

सही/-

सिलर

सप्टेंबर २०२२ रोजी वर सांगितले.

कार्यालयात सावधगिरी बाळगावी.

कार्यवाही पाहण्याचा उल्लेख आहे.

सर्व संबंधित

जाऊन पाहणी केली होती. मुंबई येथील न्यायमंडळाच्या उच्च

इच्छापत्र आणि संपत्ती क्षेत्राधिकार

याचिका क्र. ३६८३ ऑफ २०२१

दाखवत आरोपींनी घरातील तब्बल

१० लाखांपेक्षा जास्त किंमतीचे

दागिने आणि ८० हजार रुपयांची

रोकड चोरी करून धूम ठोकली होती.

विशेष म्हणजे जग्यासी यांच्या

घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या

डीव्हीआर देखील या दरोडेखोरांनी

हा सशस्त्र दरोडा असल्याने

कल्याण गुन्हे शाखा, ठाणे गुन्हे

शाखा त्याचबरोबर उल्हासनगर गुन्हे

शाखा या घटनास्थळी दाखल होत

समांतर तपास सुरू केला. गुन्हे

शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त

अशोक मौराळे यांनी घटनास्थळी

आपल्या सोबत नेला होता.

गणपत बाबू पवार यांच्या इच्छापत्र आणि संपत्तीधकाराकरीता याचिका. हिंदू, मुंबईचे भारतीय रहिवासी. पदवीधर, व्यवसाय : सेवानिवृत्त, जे त्यांच्या मृत्यूच्या वेळी १०/३४६, एम.एच.बी. कॉलनी, निर्मल नगर, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१

.....मयत

प्रकाश पांडुरंग हिवाळकर, वय-६४ वर्षे., हिंदू, मुंबईचे भारतीय रहिवासी, व्यवसाय: सेवानिवृत्त, खोली क्रमांक ३४६ येथे राहणारा, च.क.इ. कॉलनी, इमारत. नं. १०, निर्मल नगर, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१याचिकार्ता

मृत व्यक्तीच्या शेवटच्या इच्छापत्र आणि करारनाम्यांतर्गत एकमात्र एक्झिक्युटर म्हणून वरील नाव असलेल्या याचिकाकर्त्याला, सर्व संबंधित, जर तुम्हाला वरील नावाच्या मृत व्यक्तीच्या इस्टेटमध्ये काही स्वारस्य असल्याचा दावा केला असेल तर, तुम्हाला याद्वारे प्रोबेटच्या अनुदानापूर्वीची पाहण्यासाठी नमूद केले आहे.

जर तुमचा प्रोबेटच्या अनुदानाला विरोध करायचा असेल, तर तुम्ही हा दाखला दिल्यापासून १४ दिवसांच्या आत प्रोथोनोटरी आणि सीनियर मास्टरच्या कार्यालयात सावधगिरी बाळगावी. तुम्हाला कळविण्यात येते की, पात्रता निकषांनुसार राज्य विधी सेवा प्राधिकरणे, उच्च न्यायालय विधी सेवा समित्या, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे आणि तालुका विधी सेवा समित्यांकडून मोफत कायदेशीर सेवा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत आणि जर तुम्ही पात्र आहात आणि इच्छुक आहात. मोफत कायदेशीर सेवांचा लाभ घ्या, तुम्ही वरीलपैकी कोणत्याही कायदेशीर सेवा प्राधिकरण/समित्यांशी संपर्क साधू शकता.

साक्षीदार: श्री दीपांकर दत्ता, मुंबई येथील मुख्य न्यायाधीश, उक्त ०६ सप्टेंबर २०२२ रोजी.

सही/- प्रोथोनोटरी आणि वरिष्ठ मास्टर साठी सही / - मोहोरकार या ६ सप्टेंबर २०२२ रोजी

साबा एन. अन्सारी याचिकाकर्त्याचे वकील, दुकान क्रमांक ००७, इमा. क्र. ४८, मालवणी कलादर्शन सीएचएसएल, म्हाडा सीएसआर कॉम्प्लेक्स, कांदिवली (प), मुंबई-४०००६७

७५ वर्षांवरील ज्येष्ट नागरिकांना परिवहन सेवा मोफत

अमृतमहोत्सवाचे औचित्य साधन ठाणे शहराच्या हद्दीत राहणाऱ्या ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सेवेचा लाभ ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घ्यावा असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त

राज्यस्तरीय पर्यावरण परिणाम प्रमाणन प्राधिकरण

(STATE LEVEL ENVIRONMENT IMPACT ASSESSMENT AUTHORITY MAHARASHTRA पर्यावरण विभाग, २ रा मुजला, खोली क्र. २१४, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

. अनंता लॅण्डमार्क्स प्रा. लि. द्वारे गाव बाळकुम, ठा येथे प्लॉट धारक स क्र. २१२/१, २१२/२ए, २१२/३ए, २१२/४ए, २१३/१ए, २२९/१/२ए, २२९/२/२ वर् क्तावीत पर्नविकास. गाव माजिवाडा, ठाणे येथे प्लॉ धारक स क्र. ११३ / १ (भाग), ११३ / २बी, ११३/३ भाग), ११३/४, ११३/५, ११३/६, ११३/७, ११३/८, .१३/९/२, ११३/१०, ११३/११, ११३ /१२ (भाग), ११३/१३ ११३/१४, ११३ / ९६ए. ११३ / १६बी, ११३/१७ए, १३/१९बी/९, ११४/१/बी. ११४/२/बी, ११४/३, ११४/४ १४/१०सी. ११५/४/२. ११५/५. ११५/६. ११५/७/२. .१५/१३, ११५/१४, ११५/१५ वर प्रस्तावीत रहिवासीत भाणि कमर्शिअल डेव्हलपमेंट करीता २६.०८.२०२२ रोजी दिनांकीत फाईल क्र. एसआयए /एमएच/

निपटारा पत्राची प्रत महाराष्ट्र राज्य प्रदृषण नियंत्रण मंडळ (http://parivesh.nic.in) कडे उपलब्ध आ

क्र. द्वारे पर्यावरण निपटारा मंजूर केला.

संचालक मे. अनंता लॅंण्डमार्क्स प्रा. लि. १०१, कल्पतरु सिनर्जी, ग्रॅंण्ड हयात समोर, सांताकुझ (पू), मुंबई- ४०० ०५५,

जाहीर सूचना

नोंट घ्या की श्री. पारसनाथ उदयराज निषाद आणि सौ. शीला पारसनाथ निषाद येथे दिलेल्या सूचीमध्ये नमूद केलेला फ्लॅट खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहेत. दिनांक ०६/०८/१९८५ च्या लेखी कराराद्वारे एक श्री. रामचंद्र सावंत यांनी हा फ्लॅट खरेदी केला होता. सदर रामचंद्र सावंत १७/०८/१९९१ रोजी रुपाली सावंत, कौस्तुभ सावंत आणि तेजश्री सावंत यांना त्यांचे एकमेव कायदेशीर वारस म्हणून सोडून मयत झाले, दिनांक २५/०९/२०१४ च्या विक्री करारानुसार नोंदणी क्र. टीएनएन -४/५५२१/२०१४ श्रीमती रुपाली सावंत यांनी सदर फ्लॅट गोपाल शर्मा यांना गिफ्ट डीड नुसार विकला. दिनांक २५/०२/२०२२ सह नोंदणी क्र. टीएनएन-१०/३०११/२०२२ श्री गोपाल सूरजमल शर्मा यांनी हा फ्लॅट श्रीमती दीपिका गोपाल शर्मा आणि कु. कांची गोपाल शर्मा यांना भेट म्हणून दिला. माझे अशिलसदर फ्लॅट खरेदी करण्याच्या **लिमिटेड**कडे गहाण ठेवणार आहेत.

प्रक्रियेत आहेत आणि ते **येस बँक** वारसा, वाटा, विक्री, गहाण, भाडेपट्टी, धारणाधिकार, परवाना, भेटवस्तू, ताबा किंवा बोजा याद्वारे या फ्लॅटच्या संदर्भात कोणताही दावा किंवा हक असलेली कोणतीही व्यक्ती, १४ च्या आत खाली स्वाक्षरीदारांना कळवणे आवश्यक आहे. त्याच्या अशा दाव्याची ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून दिवस, जर असेल तर, सर्व सहाय्यक दस्तऐवजांसह, ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास अशा व्यक्तीच्या दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केला जाईल, जर असेल तर, माफ केला गेला आणि माझ्यावर ग्राहक वर बंधनकारक

संदर्भित सची :

नाही.

फ्लॅट क्र. १०१, मापित २७.८८ चौ.मी. पहिला मजला महागंगा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग लिमिटेड घर क्र. ४७२/५, सर्व्हे क्र. ३१, हिसा क्र. १४, खारी, ठाणे बी.पी. क्रॉस रोड, मार्केट जवळ, सत्यनारायण मंदिर जवळ, भाईदर (पूर्व), ठाणे-४०१

804. दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजी.

ॲड. संजीव आर. सिंग, अधिवक्ता उच्च न्यायालय ३०१. जे. पी. रेसिडेन्सी, चिन्होली बंदर रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-६४.

टेराफॉर्म मॅग्नम लिमिटेड

सीआयएन : एल६५९९०एमएच१९८२पीएलसी०४०६८४ नोंदपीकृत कार्यालय : गोदरेज कोलोसिअम, ए विंग, १३०१, १३ वा मजला, एवरर्द नगरच्या मागे, पूर्व द्वृतगती महामार्गाच्या समोर, सायन (पूर्व), मुंबई ४०० ०२२. दुरध्वनी : + ९१ (२२) ६२७० ४९०० nmagnum.com ई-मेल: secretarial@terraformrealty.cor

४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा, दूरस्थ इ मतदान माहिती आणि बुक क्लोजर याद्वारे सूचित करण्यात येते की कंपनीच्या सभासदांची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ३.०० वाजता कंमनीच्या नॉंदणीकृत कार्यालय म्हणजेच गोटरेज कोलोसिअम, ए विंग, १३०१, १३ वा मजला, एयरर्द नगरच्या मागे, पूर्व द्रुतगती महामार्गाच्या समोर, सायन (पूर्व), मुंबई ४०० ०२२ येथे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना मतदानाचा हक बजावता यावा यासाठी कंपनी आपल्य सभासदाना नेत्रनल सिस्पुरिटीज डिजॉडिंटरी लिमिटेड (एनएसडीएव) यांनी उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. नियमांच्या अनुसार तपशील खालील प्रमाणे नमूद

आणि हा कालावधी २९ सप्टेंबर, २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५,०० वाजता संपृष्टात येईल. य कालावधीत इन्हेंन - १२१४९५ निबद्धन आपला मदानाचा हुखा इलेक्ट्रोनिक माध्यमातून बजाबू शकतात. त्यानंतर दूस्स्थ । मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद कप्प्यात येईल. कंपनीचे असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कर ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात

उपलब्ध आहेत किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत असे सभासद इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजाव शकतात. २९ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजल्यानंतर दूरस्थ इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदानास परवानगी दिली

जर एखाद्या सभासदाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला नसेल तर अश

सभासदाला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान प्रत्यक्ष मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा हक बजावता येईल. जर जर एखाद्या सभासदाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला असेल तर त्याल ्वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हो मददानाचा त्रक बजावता येणार नाही. जर जर एखाद्या सभासदाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा त्रक बजावलेला असेल तर

तो सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतो मात्र त्याला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हा मतदानाच अशी व्यक्ती जिचे नाव कट ऑफ तारीख रोजी सभासद नोंद पुस्तिकेत नोंदणीकृत असेल तर त्याच व्यक्ती दूरस्थ इ मतदानासार्ठ

तस्सि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदानास्त्रात्ते प्राचनास्त्रात्त्व मुहार्यस्त्रात्त्र प्रतिस्त्र वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच त्यासह दूस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील सर्व सभासदांना विहित माध्यमातून पाठविण्यात आला आहे आणि बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ आणि कंपनीचे संकेतस्थळ २०२१-२०२२ करिताचा वार्षिक अहवाल बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ आणि कंपनीचे संकेतस्थळ

www.terrafommagnum.com येथे उपलब्ध आहे. अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वेसाधारण सभेची सूचना निर्मीमत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२२ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती evoting@nsdl.co.in किंवा service@satellitecorporate.com येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शनिवार दिनांक २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार दिनांव

३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील. ठिकाण: मुंबई

बसंत ॲग्रो टेक (इं.) लि.

ठिकाण : पुणे

दिनांक: ०८.०९.२०२२

नोंदणीकृत कार्यालय: १३/२, कौलखेड, एसटी वर्कशॉपजवळ, अकोला - ४४४ ००१. वेबसाइट : www.basantagro.com, सीआयएन नं. : एल२४१२०एमएच१९९०पीएलसी०५८५६० ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, परोक्ष ई-मतदानाची माहिती व बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की :

कंपनीच्या सभासदांची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. ३०.०९.२०२२ रोजी दु. ४.०० वाजता श्री. सी. आर. बी. कल्चरलसेंटर, प्लॉट क्र. ५० स्नेह नगर, तळे बिछायत सेंटरजवळ, गीता नगरच्या मागे, अकोली बुद्रक, अकोला - ४४४००१ येथे सभेची सूचना दि. ०४.०८.२०२२ मध्ये विहित केलेल्या विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले आहेत अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना दि. ०६.०९.२०२२ रोजी इलेक्टॉनिक माध्यमातन पाठवण्यात आलेली आहे. कपया नोंद घ्यावी की सदर सचना व वार्षिकअहवाल कंपनीची वेबसाइट www.basantagro.com वर तसेच नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट https://www.evoting.nsdl.com वर व बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वरही उपलब्ध आहे. कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २४.०९.२०२२ ते शुक्रवार, दि. ३०.०९.२०२२ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ लचे विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिव माध्यमातून मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.

कंपनीने परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नेमली आहे. परोक्ष ई-मतदान कालावधी दि. २७.०९.२०२२ रोजी स. ११.०० वाजता सुरू होईल व दि. २९.०९.२०२२ रोजी सायं. ५.०० वाजता संपेल. तत्पश्चात

परोक्ष ई-मतदानाचे मोड्युल एनएसडीएलद्वारे अकार्यरत करण्यात येईल. सी) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्यासाठी पात्रता निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम तारीख २३.०९.२०२२ अशी आहे.

डी) सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख २३.०९.२०२२ रोजीनुसार कंपनीच्या प्रदानित भाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात ई) ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धती पार पाडण्यासाठी श्री. राघव खातोड, सनदी लेखापाल यांची परीनिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली

एफ) एखाद्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल व निर्धारित अंतिम तारीख २३.०९.२०२२ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर सदर व्यक्ती एनएसडीएलकडे ई-मतदानाकरिता यापूर्वीच नोंदणीकृत असेल तर सदर व्यक्ती मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व

काही शंका असल्यास सभासदांनी www.evoting.nsdl.com च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs)

जी) सभासदांनी परोक्ष ई–मतदान सुविधा प्राप्त केलेली नसल्यास एजीएमदरम्यान मत देण्याची सुविधा घेऊ शकतील. एजीएममध्ये यासंदर्भात कंपनीने मतपत्रिकांची व्यवस्था केलेली आहे.

। सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८००२२२९९९० वर संपर्क साधावा

बसंत ॲग्रो टेक (इंडिया) लि. करिता कंपनी सचिव

कनक जानी

ठराव अधिकारी

शकता.

दि. ०६ सप्टेंबर २०२२

आरजे लॉ याचिकाकर्त्याचे वकील १०१-१०३, वर्धमान चेंबर्स,

कावसजी पटेल स्ट्रीट,

फोर्ट, मुंबई-४०० ००१